



मंत्रीमण्डल  
Ministry of Health & Family Welfare  
Government of India



आशासाठी सामान्य आपात्कालीन परिस्थिती, भाजणे आणि आघात व्यवस्थापनावरील प्रशिक्षण पुस्तिका  
आयुष्यमान भारत येथे - आरोग्यवर्धनी केंद्रे







Ministry of Health & Family Welfare  
Government of India



## आशासाठी सामान्य आपात्कालीन परिस्थिती, भाजणे आणि आघात व्यवस्थापनावरील प्रशिक्षण पुस्तिका

आयुष्यमान भारत येथे - आरोग्यवर्धनी केंद्रे



## अनुक्रमणिका

धडा १ परिचय	१
धडा २ आपात्कालीन भाजणे आणि अपघात परिस्थिती अंतर्गत, काळजी घेण्यामध्ये आरोग्यसेवक/आरोग्यसेविका(F/M) ची भूमिका	३
धडा ३ सामान्य आपात्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध	४
<b>परिशिष्ट</b>	<b>५२</b>
परिशिष्ट १: कार्डिओपल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)	५२
परिशिष्ट २: कधी आणि कुठे संदर्भ सेवा द्याल	५६
योगदानकर्त्यांची यादी	५८
लघुरुपे	२९



### परिचय

मागील पंधरा वर्षात प्राथमिक आरोग्य सेवेने माता, मुले आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, क्षयरोग, कुष्ठरोग आणि एचआयव्ही संसर्ग यांसारख्या इतर तीव्र संसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली प्रामुख्याने प्रजनन, माता, नवजात, बाल आरोग्य, संसर्गजन्य रोग, पोषण आणि नव्याने जोडलेल्या असंसर्गजन्य रोगांशी संबंधित काळजी वितरणावर केंद्रित आहे.

आयुष्मान भारत हेल्प अँड वेलनेस कार्यक्रम सुरु करून, समुदायांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने सेवांची विस्तृत श्रेणी आणली जात आहे. आयुष्मान भारत - आरोग्यवर्धिनी केंद्र (AB-HWCs) द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांच्या विस्तारित पैकेजपैकी एक आपात्कालीन आणि ट्रॉमा केअर सेवा आहे.

जसे कि तुम्हांला माहिती आहे की, काही आरोग्य स्थिती मध्ये तात्काळ वैद्यकीय मदत देणे गरजेचे असते आणि त्याशिवाय शक्य तितक्या लवकर उपचारासाठी योग्य आरोग्य सुविधापूर्वत लवकरात लवकर शक्यता एका तासाच्या आत पोहोचणे आवश्यक असते. पुष्कळदा या परिस्थिती जीवघेण्या असल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य काळजी मिळणे अत्यंत आवश्यक असते. एक सामान्य उदाहरण म्हणजे अपघातामुळे गंभीर रक्तस्त्राव होतो किवा एखाद्या व्यक्तीला हळदयविकाराचा झटका येतो. या आपात्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकतात आणि कोणालाही प्रभावित करू शकतात. आणीबाणीच्या काळजीचे व्यापक उद्दिष्ट म्हणजे आपात्कालीन परिस्थिती आणि आघात प्रकरणांमध्ये जीवघेणा आजार आणि मृत्यू टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर हस्तक्षेप करणे. क्षेत्र भेटी दरम्यान तुम्हाला अशी प्रकरणे समुदायात आढळून येऊ शकतात किवा ते थेट SHC-HWC ला येऊ शकतात. हे मॉड्यूल तुम्हाला व्यवस्थापन आणि आपात्कालीन परिस्थिती संदर्भातील तुमची भूमिका याबद्दल प्रशिक्षण देईल.

### आपात्कालीन परिस्थिती म्हणजे काय?

आपात्कालीन परिस्थिती ही अशीपरिस्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीचे जीवन किवा आरोग्य धोक्यात आणू शकते. आरोग्य आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनेक परिस्थितींचा समावेशअसतो ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि या परिस्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. समाजात सामान्यतः आपात्कालीन परिस्थिती हि अपघात आणि आघात पासून तेहदय आणि फुफ्फुसाच्या जुनाट आजारांमुळे उध्दभवणाऱ्या समस्या पर्यंत असू शकते. आघात हा समाजात उध्दभवणाऱ्या सर्वात सामान्य आपात्कालीन परिस्थितीपैकी एक आहे आणि भारतातील विकृती आणि मृत्यूचे प्रमुख कारण आहे. बहुतेक आपात्कालीन आणि आघात प्रकरणांच्या संदर्भात आव्हान हे आहे की ते वय, लिंग, आर्थिक स्थिती इत्यादी विचारात न घेता कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात या अर्थाते ते भेदभावरहित आहेत.

## आपात्कालीन काळजी म्हणजे काय?

आपात्कालीन काळजीचे तीन तत्त्वावर Ps वर आधारित आहे:

- Preserve Life (जीव वाचवा)
- Promote Healing (उपचारांना प्रोत्साहन द्या)
- Prevent Complications (गुंतागुंत टाळा)

स्माजातील आपात्कालीन आणि आघात प्रकरणे ओळखण्यात आणि मदत मिळवण्यासाठी आशा म्हणून तुम्ही महत्वपूर्ण भूमिका बजावू शकता.

हे मॉडयूल तुम्हाला आपात्कालीन आणि आघात काळजी मध्ये तुमची भूमिका समजून घेण्यास मदत करेल. अशी प्रकरणे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक सुचना वापरण्यास सोपे करून दर्दिल.

## प्रकरण २

### आकस्मिकभाजणे प्रसंग आणि आघात (ट्रॅमा केअर) काळजी मध्ये आशाची भूमिका

आपात्कालीन परिस्थिती विविध स्वरूपात असू शकते आणि त्याची विविध कारणे असू शकतात. आपात्कालीन परिस्थितीची बहुतेक प्रकरणे त्यांच्या बदल प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करून टाळता येण्यासारखी आहेत. आपात्कालीन परिस्थिती आली असताना सुदधा, त्वरित स्थिरीकरण आणि सुरक्षित संदर्भित केल्यामुळे मृत्यू आणि अपंगत्व बन्यापैकी कमी होते.

आशा म्हणून, तुम्ही समुदाय स्तरावर, आरोग्य सेवक/आरोग्य सेविकाला प्रतिबंधात्मक उपक्रम राबवण्यात आणि समुदाय आरोग्य केंद्र येथे सी.एच.ओ.ला ईमर्जन्सी आणि ट्रॅमा केअरच्या संदर्भात आवश्यकतेनुसार मुलभूत काळजी व्यवस्थापनात मदत आणि पर्यवेक्षण कराल, याची खात्री करा. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षितता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा पीडितांना प्राथमिक उपचार प्रदान करणे आवश्यक असते.

पुढील काही प्रकरणांमध्ये, आपण हे कसे करावे हे शिकाल:

- १) सामान्य आपात्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी समाजांमध्ये जनजागृती निर्माण करणे.
- २) समाजात तत्काळ वैद्यकिय सेवेची आवश्यकता असलेल्या जीवघेण्या गंभीर आजाराला ओळखा.
- ३) आणीबाणीच्या ठिकाणी अशी प्रकरणे त्वरित स्थिर करा.
- ४) तात्काळ मदत घ्या आणि अशा प्रकरणांची जवळच्या योग्य सार्वजनिक आरोग्य सुविधेपर्यंत सुरक्षित संदर्भ सेवा योग्य वाहतूकीदवारे सुनिश्चित करा.
- ५) वरिष्ठ उपचार केंद्रामधून परत पाठवलेल्या आणीबाणीच्या पीडितांना पाठपुरावा काळजी प्रदान करा.


## आपात्कालीन परिस्थितीचे सामान्य व्यवस्थापन आणि प्रतिबंध

आघात आणि आपात्कालीन परिस्थिती, बन्याच बाबतीत, टाळता येण्याजोग्या असतात. ज्या आपात्कालीन परिस्थितींना मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते ते खालीलप्रमाणे आहेत.

१) अपघात आणि आघात: आघातास कारणीभूत असलेले अपघात सामान्यतः घरात, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर आणि खेळाच्या मैदानात होतात. योग्यखबरदारी घेतल्यास यातील बहुतांश अपघात टाळता येतात.



२) विजेच्या दुखापती आणि विजेचा झटका:- भाजलेल्या किंवा जळलेल्या दुखापती या आग, गरम द्रव, वाफ, विजेचे झटके, आम्ल आणि अल्कली मुळे होवू शकतात, उदा. चुनखडी आणि शौचालय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या काही अल्कली इ. यासारख्या विशिष्ट रसायनामुळे होणारे आघात आणि जळणे हे सर्व टाळता येण्याजोगे आहे. अल्कलीमुळे होणाऱ्या दुखापती या आम्लापेक्षा जास्त गंभीर होवू शकतात



३) चावणे:- चावण्याच्या तीन सामान्य घटना ज्या टाळता येण्याजोग्या आहेत त्याम्हणजे प्राणी चावणे, साप चावणे व विंचू चावणे. वरिल बाबीं बाबत काय करावे आणि काय करू नये याबद्दल शिक्षित करावे.




४) विषबाधा:- सामान्यत: घरगुती उपलब्ध असलेल्या विषारी पदार्थाचे अनावधानाने सेवन केल्याने उद्भवलेल्या प्रकरणांना टाळले जावू शकतात .



५) बुडणे:-समाजात सामान्यता लहान मुले आणि अर्भकांमध्ये बुडणे ही आपात्कालीन परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते.




६) गुदमरणे- गुदमरणे प्रौढांमध्ये दिसून येते. परंतु सामान्यता लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते जे चुकून नाणे, बीया, बटण, बॅटरीज, खेळणी इ. सारख्या छोट्या वस्तू गिळून घेतात.



७) उष्णतेच्या/थंडीच्या संपर्कामुळे होणारे आजार:

- उष्णतेमुळे थकवा आणि उष्माघात: हे उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास उद्भवतात आणि काहीवेळा प्राणघातक सुदधा ठरु शकतात.
- हायपोथर्मिया आणि हिमबाधा हे थंडीच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यास उद्भवते ज्या मध्ये शरीराचे तापमान कमी होतेव ज्यावर उपचार न केल्यास प्राणघातक ठरु शकते.



८) अनियंत्रीत उच्च रक्तदाब आणि मधूमेह यामुळे उद्भवणारे आपात्कालीन परिस्थिती उदा. हदयघात, पक्षघात व डायबेटीक कोमा (बेशुध्दी).

९) अँलर्जीचे कारण ओळखल्यास (अँलर्जन) अँलर्जीक प्रतिक्रियांमुळे उध्दभवणारी आपात्कालीन परिस्थिती प्रतिबंधित करता येऊ शकते. कारण ओळखणे आणि योग्य पूर्व वैद्यकिय माहिती घेणे यामुळे नंतरच्या काळात आपात्कालीन परिस्थिती टाळण्यास मदत होऊ शकते.



या सर्व आपात्कालीन परिस्थिती जागरूक राहून आणि विशिष्ट सावधगिरी बाळगून प्रतिबंधित केल्या जाऊ शकते. या आपात्कालीन परिस्थितीं बद्दल समाजातील सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत त्यांना शिक्षित करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल.

आपात्कालीन परिस्थितीच्या कोणत्याही परिस्थितीत, पहिली पायरी म्हणजे मदतीसाठी कॉल करणे.

- रुग्णवाहिका (१०२) किवा इतर कोणत्याही राज्य विशिष्ट रुग्णवाहिका सेवांना त्वरित कॉल करा.
- सीएचओ आणि एमओला परिस्थितीबद्दल माहिती द्या

आजारी किंवा जखमी व्यक्तींची स्थिती विघडण्या पासून रोखण्यासाठी त्यांना लवकरात लवकर स्थिर करणे व नजीकच्या वैद्यकिय सुविधेपर्यंत उपचारासाठी लवकरात लवकर पोहचवणे आवश्यक असते. अगोदर सांगीतल्या प्रमाणे आपातकालीन परिस्थिती बाबत तुम्ही लवकरात लवकर सी एच ओ आणि एम वो ला कळविले पाहिजे आणि सोबतच रुग्णवाहीकेला सुदधा कॉल केला पाहिजे. कॉल केल्यावर पीडीतास आरोग्य केंद्राकडे संदर्भित होईपर्यंत स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये तुम्ही स्थिर करण्या सामान्य आणि विशिष्ट उपायाबद्दल जाणुन घ्याल.

**खबरदारी:** हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कोणत्याही आपात कालीन केसचे स्थिरीकरण करतांना संपर्कात असणे आवश्यक असते. कोवीड १९ महामारीमुळे सर्व स्थिरीकरण प्रक्रिया पार पडतांना योग्य ती खबरदारी घेतलीच पाहीजे.

**आपातकालीन परिस्थितीत स्थिरीकरणामध्ये दोन दृष्टीकोनांचा समावेश आहे**

- १) व्यक्तीला येणारा कोणताही धोका दूर करणे
- २) स्थिरीकरणासाठी विशिष्ट उपाय

### १) व्यक्तीला येणारा कोणताही धोका दूर करणे.

#### अपघात स्थळी घ्यावयाची सुरक्षितता

स्वतःची, रुग्णाची तसेच शेजारी असणाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक असेल तेथेरुग्णाला आपातकालीन परिस्थितीतून उदा., धोकादायक वाहतूक, तीक्ष्ण वस्तू, जमिनीचा उतार, इलेक्ट्रिक चालु सर्किट इ. बाहेर काढण्यासाठी केले जाते.



#### सुरक्षित वाहतूक

एकदा घटना स्थळाची सुरक्षितता सुनिश्चित झाल्यावर, अत्यंत काळजीपूर्वक, जखमी पीडिताला कुठेही न वाकवता उचलून घ्या. डोके व मान वाकणार नाही याची विशेष काळजी घ्या. पीडितेला शक्य तितक्या सपाट स्थितीत नेले पाहिजे. तथापि, मणक्याला कोणतीही संशयास्पद दुखापत असल्यास, पीडितेला फक्त त्याच स्थितीत स्थिर केले पाहिजे आणि त्याला/तिला झोपवण्याचा कोणताही प्रयत्न करु नये.

तुम्हाला मदत करायला कुणी असल्यास, दुसऱ्या व्यक्तीला स्ट्रेचर ठेवायला सांगा.



- आघाताच्या प्रकरणांमध्ये, ABCDE ऐवजी (H)ABCDE हा द्रुष्टिकोन आहे. कारण ट्रॅमा केसेसमध्ये एबीसीडीच्या आधी पहिली पायरी म्हणून जीवघेण्या रक्तस्त्राव (रक्तस्त्राव) चे व्यवस्थापन आवश्यक आहे.

हीक्रिया १-२ मिनिटांत केली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा पीडिताची स्थिती बिघडते तेव्हा पुनरावृत्ती केली जाते.

**H (एच)** - Haemorrhage (bleeding) control (only during trauma cases) (रक्तस्त्राव नियंत्रण -फक्त आघाताच्या वेळी)

**A (ओ)** - Airway (श्वसन मार्ग)

**B (बी)** - Breathing (श्वासोच्छवास)

**C (सी)** - Circulation (सर्कुलेशन)

**D (डी)** - Disability (डिसअॅबिलीटी)

**E (इ)** - Exposure(एक्सपोजर)

## २. स्थिरीकरणासाठी विशिष्ट उपाय

### रक्तस्त्राव नियंत्रण

शारीराच्या कोणत्याही भागातून दिसत असणारा रक्तस्त्राव होत असल्यास पीडीताचा रक्तस्त्राव थांबवणे हि रक्तस्त्राव नियंत्रणातील पहिली पायरी आहे. तीव्र किंवा अनियंत्रीत रक्तस्त्रावाला नियंत्रण करण्यास किंवा थांबविष्यास जास्तीत जास्त प्राधान्य दिले पाहिजे. लक्षात ठेवा की जेव्हा रक्तत्राव हात आणि पाय यासारख्या बाह्यअंगातून (अंतर्गत नाही) होतो तेव्हाच तुम्ही तो तुमच्या स्तराचवर नियंत्रित केला जाऊ शकतो. अंतर्गत रक्तस्त्रावाचे व्यवस्थापन केवळ डॉक्टराद्वारेच केले जाऊ शकते, तथापी आपण ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकता. रक्तस्त्राव नियंत्रणाची प्रक्रियेची चर्चा पुढील भागांमध्ये तपशीलवार केली आहे.


**टिप :-** जेव्हा कधी संबंधीत पिढीत ही एक गर्भवती महिला असते त्या वेळेस योनी मार्गातून रक्तस्त्राव होत असल्याची शक्यता असते आणि हा रक्तस्त्राव खुप तीव्र असू शकतो परंतु अद्याप पावेतो तीव्र रक्तस्त्रावामुळे आघात किंवा धक्का बसलेला नसतो. ते उभे राहण्यास किंवा बसण्यास सक्षम असतात आणि सामान्यपणे बोलू शकतात. (तीव्र रक्तस्त्राव म्हणजे स्वच्छ पॅड किंवा कापड ५ मिनिट किंवा त्या पेक्षा कमी वेळात रक्ताने पुर्ण भिजलेला असणे). पिढीतेच्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाल्यास त्यावर त्वरित उपचार न केल्यास शॉक किंवा हृदय बंद होऊ शकते.

**टीप:** सर्व गैर-आघात प्रकरणांमध्ये, तुम्ही एबीसीडीई कृती करावी.

## श्वसन मार्ग

नाकापासून घसा आणि फुपफुसाचा रस्ता अडथळामुक्त आहे का ते तपासा. श्वासनलिकेत अडथळा अन्नामुळे, सूजलेली जीभ घशात परत येणे, श्वासनलिकेतील जाड श्लेष्मा किंवा रक्त किंवा श्वसनलिकेमध्ये अडकलेल्या कोणत्याही बाह्य वस्तूमुळे होऊ शकते. जर श्वासनलिका ब्लॉक झाली असेल तर व्यक्तीचे डोकेमागे झुकवा आणि हनुवटी उचला. जर काही अडथळा दिसला तर तो आपल्या बोटाभोवती गुंडाळलेल्या स्वच्छ कापडाने तोंडातून काढण्याचा प्रयत्नकरा.

(सावधगिरी: जर मानेला किंवा डोक्याला दुखापत असेल तर व्यक्तीचे डोके न फिरवता फक्त हनुवटी उचलली पाहिजे.)



## श्वासघेणे

व्यक्ती योग्य पद्धतीने श्वास घेत आहे की नाही हे तपासा. एखादी व्यक्ती ऑक्सिजनशिवाय काही मिनिटेच जगू शकते. प्रौढांसाठी श्वासोच्छवासाचा सामान्य दर १७-२० श्वास प्रति मिनिट आहे, १-५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी ४० श्वास प्रति मिनिट आणि लहान मुलांसाठी ५० श्वास प्रति मिनिटआहे. श्वासोच्छवासाचे प्रमाण अनियमित असल्यास, रुग्णासाठी ऑक्सिजनची व्यवस्था करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर तोंडावाटे श्वास घ्यावा. (सावधगिरी: कोविड.१९ महामारीच्या काळात या बदल खुप काळजी घेणे आवश्यक आहे कारण तोंडाने तोंडाला-Mouth to mouth breathing दिल्यास तोंडाने संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो.)

## रक्ताभिसरण

रक्ताभिसरणाचे म्हणजेच हदयाद्वारे रक्त भिसरण मूल्यांकन करण्यासाठी नाडी (मनगट -रेडियल नाडी किंवा मानेची -कॅरोटीड नाडी) तपासा. सामान्यपणे प्रौढांमध्ये नाडीचे ठोके ६० ते ९० प्रति मिनिट दरम्यान असते.

बेशुद्ध रुग्णांमध्ये, आपण नेहमी मानेची (कॅरोटीड) नाडी तपासावी.

## कॅरोटीड नाडी कशी जाणवते?

- केरोटीडसमधील नाडी जबड्याच्या कोनाच्या अगदी खाली मानेच्या पुढच्या दोन्ही बाजूला जाणवू शकते.

- नाडी तपासण्यासाठी, तुमची अंगठया जवळचे पहिले व मधले बोटे सुरुणाऱ्या मानेवर श्वसनमार्गाच्या बाजूला ठेवा.
- नाडी चा दर १५ सेकंद पर्यंत मोजावे.
- हृदय गती समजण्यासाठी आलेल्या संख्येला ४ ने गुणा.



**दिव्यांग**

AVPU पद्धत वापरुन व्यक्तीच्या चेतनेची पातळी तपासा.

**A:Alert (इशारा)** : व्यक्ती जागरुक असते आणि ती स्वतःहून सभोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देत असते. ती व्यक्ती तुमच्या सूचनांचे पालन करण्यास, उत्प्रूतपणे डोळे उघडण्यास आणि वस्तूंचा मागोवा घेण्यास सक्षम असते.

**V:Verbally Responsive (तोंडी प्रतिसाद)** : व्यक्तीचे डोळे उत्प्रूतपणे उघडत नाहीत. पीडितेचे डोळे फक्त आवाजाने/तिचे नाव पुकारण्याच्या प्रतिसादाने उघडतील.

**P:Responsive to Pain (वेदनांना प्रतिसाद)** : व्यक्तीचे डोळे स्वतः उघडत नाहीत परंतु वेदनादायक उत्तेजन दिल्यास ती प्रतिसाद देते, उदा. छातीवर दबाव, वेदनादायक उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून पीडित व्यक्ती हलवू शकते, आक्रोश करू शकते किंवा ओरडू शकते.

**U:Unresponsive/unconscious (प्रतिसाद न देणारा/बेशुध्द)** : पीडित व्यक्ती उत्प्रूतपणे प्रतिसाद देत नाही आणि शाब्दिक किंवा वेदनादायक उत्तेजनांना सुदधा प्रतिसाद देत नाही.


**टीप:** काहीवेळा संबंधीत पिढीत ही एक गर्भवती महिला असते त्यावेळीस AVPU मूल्यांकनावरती महिला प्रतिसाद देत नाही असे तुम्हाला आढळू शकते. (अशा परिस्थितीत घाबरू नका आणि लक्षात ठेवा की प्रसूती आणीबाणीचा सामना करणाऱ्या स्त्रियांमध्ये वेदनांच्या तीव्रतेमुळे प्रतिसाद न देणे किंवा बेशुध्द असणे हे असामान्य नाही)

### **Exposure**

पिढीताच्या शरीराचे तापमान कमी होऊ नये म्हणून त्याच्या शरीरावर पांघरुन टाका.

जर पिढीत व्यक्ती प्रतिसाद देतनसेल परंतु श्वास घेत असेल तर त्यास पुनःस्थिती प्राप्ति करिता वळवा व मदतीसाठी वाट बघा.

## Recovery position(पुनः स्थितीप्राप्ति)



पुनः स्थितीप्राप्ति म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एका कडेवर झोपलेली असते.

खाली पिढीत व्यक्तीला पुनर्प्राप्ती स्थितीत ठेवण्याचे चित्रण वेगवगळ्या टप्यात दर्शविले आहे.

<p><b>पायरी-१</b></p>	<p>व्यक्तीच्या बाजूला गुडघे टेकवून बसा . डोके मागे वाकवून व हनवटी वर उचलून व्यक्तीचा श्वसन मार्ग उघडा. <b>खबरदारी:-</b> जर मानेस दुखापत असेल किंवा रोड अपघातात मनक्याला दुखापत झालेली असेल तर मान वर उचलु नका. हात व पाय सरळ ठेवा.</p> <p>त्याचा किंवा तिचा हात शरिराशी काटकोन रुपात ठेवा हाताची कोपरी वाकलेली असावे व तळ हात वरच्या दिशेस असावे.</p>	<p>Legs straight Elbow bent Open the airway first: Using Head and Chin tilt:</p>
<p><b>पायरी-२</b></p>	<p>तुमच्या पासून दूर असलेला हात छातीवर ठेवा आणि हाताचा तळवा बाहेरील बाजूस गालावर धरून ठेवा</p>	<p>Place the back of the hand against her/his cheek and hold it there</p>

पायरी-३	तुमच्या हाता पासून दूर असलेली मांडी ओढुन गुडघा धरून ठेवा व तळवे सपाट जमिनीवर ठेवा.	
पायरी-४	तिचा हातगालाच्या खालच्या बाजुस ठेवा व्यक्तिची मांडी अशा रितीने ओढा कि ती कडेला होईल.	<p>Head tilted well back Hand supporting head Bent arm gives stability. Bent leg presses the body up and prevents the casualty rolling forward</p>
पायरी-५	जरा डोके मागे राहील असे करा, तसेच श्वासनलिका उघडी राहते याची खात्री करा. आवश्यक असल्यास गालाच्या खालचा हात धरून ठेवा जेणेकरून डोके स्थिर राहण्यास मदत होईल.	
पायरी-६	वरचा पाय व दोन्ही नितंब उजव्या कोनात वाकवा.	

**Infant Recovery Position (अर्भक पुनःस्थितीप्राप्ति)** :-बाळाला आपल्या बाहू मध्ये धरणे, डोक्याची बाजू जरा खाली झुकवा जेणेकरून मुलाची जिभ किंवा उलटी गिळण्यापासून श्वासावरोधास प्रतिबंधीत करता येईल. तुमची क्रिया वैद्यकीय मदत येईपर्यंत कायम ठेवा.

पुनःस्थितीप्राप्ती श्वासनलिका स्वच्छ ठेवण्यास मदत करेल आणि त्याची ही स्थिती पिढीत व्यक्तीला उलटी झाल्यास होणाऱ्या श्वासावरोधास व जीभ पडण्यापासून होणाऱ्या श्वासावरोधाला प्रतिबंधित करेल. डोके शरीराच्या इतर भागापेक्षा किंचीत खाली असल्यामुळे द्रव पदार्थ किंवा उलट्यामुळे द्रव निचरा होवून गुदमरण्याच्या जोखिमीपासून बचाव होवु शकतो. यास्थितीचा वापर झटक्यांमध्येही हलचाली बंद झाल्यावर केला गेला पाहिजे.

(सावधगिरी जर तुम्हाला शंका असेल की व्यक्तीच्या मानेला किंवा मणक्याला दुखापत झाली असेल तर पुनर्प्राप्ती स्थितीचा प्रयत्न करू नका)

एचबीसीडीई आणि स्पष्ट सुरक्षा दृष्टीकोन क्रिया ही वैश्वीक आहे आणि ही प्रत्येक आणिवाणीच्या परिस्थितीत वापरली जावू शकते. काही विशिष्ट उपाय आहेत जे तुम्ही खाली पाहू शकतात.

### ३.१. आघात आणि अपघात

#### ३.१.१. जीवधेणी परिस्थिती ओळखणे

जीवधेणी किंवा ताबडतोब काळजी घेणे जरुरी असलेल्या प्रकरणात जीसामान्य चिन्हे दिसून येतात ती खालीलप्रमाण आहे.

- न थांबणारा रक्तस्त्राव
- श्वासोच्छावासाच्या समस्या (श्वास घेण्यास त्रास किंवा अडथळा, उथळ श्वास)
- मानसिक स्थितीत बदल (असामान्य वागणूक, गोंधळ आणि वेशुद्ध अवस्था)
- छातीत दुखणे.
- गुदमरणे
- खोकला किंवा उलटी मधून रक्त येणे
- निस्तेज किंवा शुद्ध हरपणे
- शरीराच्या कोणत्याही भागाला विशेषत: डोके किंवा मणक्याला दुखापत झाल्यास गंभीर दुखापत होवू शकते. पोटाला इजा होणे किंवा इतर महत्वाच्या अवयवांना, जसे डोळे किंवा कोणतीही मोठी किंवा गंभीर जखम होणे
- अचानक शरीरात कोठेही तीव्र वेदना
- अचानक अस्वस्थता व अशक्तपणा, दिसण्यात बदल होणे
- अचानक हातापायाला किंवा चेहऱ्यावर सुद्धा अशक्तपणा येणे.
- ओटीपोटात तीव्र दुखणे किंवा दाब येणे.
- मिरगी येणे किंवा फिट्स
- तीव्र ओटीपोटात दुखणे/दाब
- मिरगी येणे किंवा फिट्स

जर परिस्थिती जिवघेणी असल्याचे आढळल्यास मदत येईपर्यंत रुग्णाला केवळ जिवंत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहीजे. आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णाची त्वरीत स्थिरता आणि जवळच्या योग्य सार्वजनिक आरोग्य सुविधेपर्यंत सुरक्षित वाहतुक सुनिश्चित करणे ही तुमची भुमिका असते. स्थिरीकरण प्रक्रीया रुग्णवाहीका येई पर्यंत चालू ठेवावी.

### ३.१.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

#### विशिष्ट उपाय

आघात किंवा अपघात ही सर्वात सामान्य प्रकारची आणिबाणी आहे. जरी हे प्राणघातक असले तरी पुढील दोन पद्धती वापरून मोठे अपंगत्व किंवा मृत्युदेखील टाळता येवू शकतो.

- स्थिरीकरण
- रक्तस्त्राव नियंत्रण

आपण मागिल विभागात शिकलात की, आपण नेहमी लक्षणे पहावीत. फ्रॅक्चरझालेल्या हाडाभोवती तुम्हास सुज आणि रक्तस्त्राव दिसू शकतो. तुम्हाला लालसरपणा व सुज हाडाभोवती दिसू शकते, हि फ्रॅक्चर ची लक्षणे असु शकतात. आपण या उपविभागात फ्रॅक्चर कसा ओळखावा, पिडीत व्यक्तीच्या शरीराच्या इजा झालेल्या भागाचे स्थिरीकरण व अति रक्तस्त्राव कसा नियंत्रीत करावा हे शिकू.

**स्थिरीकरण:-** जेव्हा फ्रॅक्चर आहे अशी शंका असते त्यावेळेस त्या भागाचे स्थिरीकरण करणे/आधार देणे आवश्यक असते. फ्रॅक्चर असलेल्या रुग्णाला खालील संभाव्य चिन्हे, लक्षणे दिसू शकतात

- हाडाचे तुटणे किंवा हाड तुटल्याचा आवाज येणे
- दुखापतीच्या जवळ वेदना होत असतील.
- जेव्हा त्या भागावर हलका दाब लावला जातो तेव्हा वेदना होतात.
- अंगाची (हाता -पायाची) हलचाल अशक्य
- असामान्य स्थिती होणे किंवा हाता -पायाची लांबी लहान होणे.
- दुखापतीच्या क्षेत्रावर सुज येत असेल.
- हाड तुटण्याच्या खरखर आवाज, हाडांचे टोके एकमेकांवर घासल्याचे जाणवणे किंवा ऐकू ऐणे.

### फॅक्चर झाल्यास आर आय सी इ आर (RICER) पद्धत वापरा

- 1) R-(Rest the affected body part)- शरीराच्या प्रभावित भागाला विश्रांती दया. म्हणजे स्थिरीकरणासाठी पुढ्याचे तुकडे किंवा स्प्लिंटचा वापर करा. चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे, शरीराच्या वेगवेगळ्या भागातील फॅक्चर कसे स्थिर करतात ते पहा.
- 2) I-(Ice)-फॅक्चर झाले आहे अशया भागावर बर्फ लावला जाऊ शकतो. (बाह्य रक्तस्त्राव असेल तर).
- 3) C- (Compression)- पट्टी किंवा crepe bandageबांधून ती जागा घट्ट करणे परंतु जास्त घट्ट होणार नाही याची खात्री करा.
- 4) E & (Elevate)-पुढील सूज टाळण्यासाठी शरीराचा प्रभावित भाग उशी किंवा तकिया ठेवून उंच असल्याची खात्री करा.
- 5) R - ( Refer) व्यक्तीला ताबडतोब वैद्यकिय अधिकाऱ्याकडे पाठवा (नेहमी सीएचओला आधी कळवा).

### खबरदारी

- कधीही शरीराच्या तुटलेल्या भागावर किंवा हाडाच्या वरच्या त्वचेला घासू किंवा मसाज करू नका
- जिथे गंभीर दुखापत, विशेषत: मानेला दिसत असेल, तर फॅक्चर टाळण्यासाठी गळयाच्या दोन्ही बाजुंनी टॉवेल किंवा चादर गुंडाळून आणि डोके व मान धरून स्थिर करा.
- जर पिढीत व्यक्तीचा दुचाकी/मोटर सायकल अपघात झाला असेल तर हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही हेल्मेटची काच हालचाल न करता उघडू शकता. ही कृती हालचाल टाळण्यास मदत करेल आणि कोणत्याही दुखापती पासून संरक्षण करेल.


## चित्र

### Fractures:

Upper arm




Lower arm




Upper leg



Lower leg




Step 1



Step 2



Step 3



Step 4

रक्तस्त्राव किरकोळ, जास्त ते अगदी जीवघेणा असू शकतो आणि म्हणूनच रक्तस्त्राव थांबविण्यासाठी सर्व प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर रक्तस्त्राव मानेच्या जागी असेल तर त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

- एखादया व्यक्तीमध्ये रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा.
- रक्तस्त्राव झालेल्या ठिकाणी स्वच्छ कापडाने दाब दया. तुमच्याकडे आधीपासून असलेले साहीत्य वापरा आणि योग्य ड्रेसिंग मटेरीअल शोधण्यात वेळ वाया घालवू नका. तुम्ही वापरत असलेले कापड स्वच्छ असावे.
- रक्त गोठण्यास वेळ देण्यासाठी जखमेवर किमान १० मिनीटे दाबून धरा.
- एकदा तुम्ही रक्तस्त्राव झालेल्या जागेवर दाब धारण केल्यानंतर रक्तस्त्राव थावला आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रेशर काढू नका.
- पिढीतास त्यांच्या पाठीवर झोपायला लावणे आणि दुखापत झालेल्या अवयव पिढीताच्या छातीच्या पातळीपेक्षा वर करणे उपयुक्त ठरु शकते, त्यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होईल.
- जर जखमी भागाचा रक्तस्त्राव प्रेशर बॅण्डेज ने थांबत नसेल तर कापडाने जखमी भागावर बॅण्डेज करावी. (पण जास्त दाब देवू नये नाहीतर अतिरिक्त इजा व गॅंगरीन होऊ शकते).
- रक्तस्त्राव सुरुच असेल तर त्यावर एक पट्टी आवळून बांधावी.
- जर रक्तस्त्राव तित्र असेल तर हृदयाच्या पातळीपेक्षा डोके खालच्या बाजुस व पायाची बाजु उंच करावी. प्रेशर बॅण्डेज साठी टॉर्नीकेट वापरु नये. यामुळे गंभीर रक्तस्त्राव होवु शकतो, त्यामुळे पेशीना दुखापत सूदधा होवु शकते.
- जंतु संसर्गापासुन स्वतःचा बचाव करण्यासाठी, जर तुम्हाला कुठलीही जखम असेल, तर रुग्णाला मदत करण्याआधी तिला झाका.



#### तित्र रक्तस्त्राव नियंत्रण-

- १) जखमी भाग हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवा.
- २) जखमी भागावर प्रेशर बॅण्डेज करणे.
- ३) प्रेशर बॅण्डेज दाबून ठेवणे.
- ४) जखमी भागावर तित्र रक्तस्त्रावाच्या जागी घट्ट बॅण्डेज करा, परंतु जास्त घट्ट करु नका.
- ५) मदत येईपर्यंत, जखमी भागावर प्रेशर बॅण्डेज दाबून ठेवणे.

### ३.१.३ सुरक्षित संदर्भसेवा/वाहतुक

आपण आधीच शिकलो आहोत की, तुम्ही जिवघेणी परिस्थिती ओळखुन मदत मागीतली पाहीजे. ट्रामा आणि आघाताशी संबंधीत आपात्कालीन परिस्थितीत जवळील सार्वजनिक आरोग्य सुविधा तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे त्यासाठी जवळील सर्व संदर्भ केंद्रांची माहिती मॅर्पिंग करून तयार ठेवावी.

- १) किरकोळ जखमासाठी आणि आपात्कालीन परिस्थितीत प्राथमिक काळजी देऊ शकतील, अशा सुविधाबद्दल माहिती तयार ठेवावी.
  - २) डोक्याला झालेली किरकोळ दुखापत, बेशुद्ध पडणे, झटके येणे इ. सारख्या आणिबाणीला दुर्घटना काळजी सेवा अश्या ठिकाणी प्रदान करतील (जेथे वैद्यकीय अधिकारी आहे).
  - ३) जेथे स्पेशलीस्ट डॉक्टर असतील तेथे डोक्याच्या गंभीर जखमांचे आणिबाणीचे व्यवस्थापन होईल.
- तुम्ही अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरचे फोन नं. आपल्याजवळ सतत ठेवले पाहीजे तसेच सीएचओ, एमओ मोबाईल नं. सुध्दा जवळ ठेवले पाहीजे.
  - पेशंट डिस्चार्ज झाल्यावर त्यांना कुठे ठेवणार तिथे आधीच माहिती दिली पाहीजे व त्यांचा फॅलोअप घेतला पाहीजे व गरज असल्यास संदर्भात केले पाहीजे.
  - टेबल अनेकस्वर -२ मध्ये कोणत्या लेव्हलला कोणती आणिबाणीचे उपचार करायचे आहे व कुठे संदर्भात करायचे आहे हे दिलेले आहे.

### ३.१.४. फॉलो.अप काळजी

आपात्कालीन परिस्थिती आणि आघात पिढीताला पूर्णपणे बर होण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्जनंतर ही पाठपुरावा काळजी घेणे आवश्यक आहे. आशा या नात्याने, ज्यांना आपात्कालीन आघातासाठी उपचार मिळाले आहेत असे रुग्ण ओळखणे व त्यांचा पाठपुरावा आवश्यक आहे. पाठपुरावा हा एकतर अल्प कालावधीसाठी किंवा पुर्ण बरे होई पर्यंत दीर्घकालीन आजारावर अशू शकतो. तुमची भुमिका पाठपुरावा काळजी आणि रुग्ण व त्यांच्या कुटूंबाला आधार देणे ही राहिल.

ज्या प्रकरणामध्ये रुग्ण आघाताचा वळी आहे, त्याची आपण पुढील काळजी घेऊ शकता.

- व्यक्तीला जखमेच्या काळजीबद्दल शिक्षीत करा. मोठ्या जखमा सहसा पुर्णपणे बन्या होण्यासाठी काही आठवडे घेतात. रेग्युलर ड्रेसिंगसाठी भेट देणे तुम्ही सुनिश्चित करा. नियमीतपणे लिहून दिलेली औषधे घेणे व चांगली स्वच्छता पाळा.
- जखम भरण्यास काही अडचण असल्यास तपासा. जखमेत संसर्ग असल्यास किंवा बरी होण्यास वेळ लागत असल्यास, रुग्णास लालसरपणा, सुज, ताप, दुर्गंध येणे, वेदना, पू/डिस्चार्ज इत्यादी पैकी काही असल्यास जवळच्या एचडब्ल्युसी/एसएचसी पैकी एकास कळवा आणि संदर्भित करा.
- **सहाय्यक उपकरणे-** जर रुग्णास डिस्चार्ज नंतर व्हीलचेर, कुबड्या, स्थिरीकरण उपकरणे (फळीपट्टी) प्रदान केली गेली असतील तर रुग्णाला भेट दया आणि या उपकरणांची स्थिती, देखभाल तपासा. जर रुग्णाला काही अडचणी येत असतील तर पीएचसी /एचडब्ल्युसी कडून अश्या उपकरणांची व्यवस्थापन करून घ्या. डिस्चार्ज नंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही अंगत्वासाठी

त्यांना कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास, सीएचओ यांना कळवून एचडब्ल्युसी किंवा एसएचसी कडून अशा रुग्णाला योग्य ती उपकरणे मिळवून दयावी.

- जर एखादया रुग्णाला फिजीओथेरपी निर्धारीत केलेली असेल, त्यांना निर्धारीत केलेल्या दिवशी त्यांनाएचडब्ल्युसी किंवा एसएचसीला हलवा.
- जर रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर त्याला उपशामक (पॅलिएटिव) काळजी दिल्याची खात्री करा.त्याला / तिला उपशामक एचडब्ल्युसी काळजी सेवेसह लिंक करा.
- व्यक्तीला आपात्कालीन परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी (सायकोसोशल) मनोसामाजिक आधार द्या.

### ३.१.५ समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे:-

आपात्कालीन परिस्थिती प्रतिबंधाबद्दल समुदायाला शिक्षीत करण्यासाठी तुम्हाला ज्या मुख्य संदेशाचा (उदा. ज्यामुळे अपघात दुखापत होऊ शकते इ.) वापर करणे आवश्यक ते खालीलप्रमाणे

- १) घरामध्ये अपघात होण्याची शक्यता नाही याची खात्री करा. (उदा. जमिनीवर पाणी साचु नये, सांडलेले पाणी/तेल तात्काळ स्वच्छ करा, तिक्ष्ण वस्तू आणि कात्री मुलांपासुन लांब ठेवा. फर्निचरच्या तिक्ष्ण असलेल्या धार काढून टाका.
- २) घरातील सर्व भाग व्यवस्थित प्रकाशमान आहेत याची खात्री करा.
- ३) विशेषत: घरातील वृद्ध लोकांची दृष्टी नियमीतपणे तपासा.
- ४) जड यंत्रसामुग्रीसह काम करतांना व्यावसायिक धोके असल्यास योग्य खबरदारी घ्या. (शेती करतांना थ्रेशर, कटर, रसायने, जड यंत्रसामुग्री इ. सह काम करतांना नेहमी सावध रहा व सुरक्षा साहित्याचा वापर करा)
- ५) रस्ता/चौक ओलांडतांना आणि चालतांना सर्व दिशांना पहा.
- ६) कारमध्ये बसतांना सर्वांनी सिटेबेल्ट किंवा दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा.
- ७) जेव्हा रोडक्रॉस करतो तसेच रस्त्यावर चालतो, ड्रायव्हिंग करतो किंवा घोडेस्वारी करतो त्यावेळी मोबाईल फोनचा वापर करून नका.
- ८) जेव्हा आपण ड्रायव्हिंग करतो/वाहन चालवतो तेव्हा सुरक्षितता व ट्रॅफिकचे नियम पाळले पाहीजे.
- ९) जेव्हा लहान मुले बाहेर खेळतात तेव्हा त्यांना सुरक्षितते विषयी शिकविले पाहीजे.

### ३.२. भाजणे

#### ३.२.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

#### ३.२.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

विशिष्ट उपाय

**जळण्याच्या बाबतीत STOP पद्धत वापरा**

- १) s : (Strip burnt clothes/jewelry) जळालेल्या व्यक्तीचे जळलेले कपडे व दागिने काढून टाका.

- २) T: (Turn on COOL tap and let the burn wash under cool water for at least 10 min..) नळ सुरु करा व जळालेल्या जागेला कमीत कमी दहा मिनिटे पर्यंत थंड पाण्याखाली धुवा.
- ३) O: (Organize safe referral.) सुरक्षितरित्या संदर्भित करा .
- ४) P: (Protect burn with a clean cloth) स्वच्छ कापडाने जळालेला भाग संरक्षीत करा .

#### **खबरदारी-**

- जळालेल्या जागी थेट बर्फ लावू नका.
- जळालेल्या जागी कोणतेही लोशन/क्रिम लावू नका.
- जळालेल्या त्वचेला चिकटलेले कपडे काढण्याचा प्रयत्न करु नका.
- जळालेल्या त्वचेला व फोडांना सोलुन काढण्याचा प्रयत्न करु नका.

#### **३.२.३ सुरक्षित संदर्भित सेवा / वाहतुक**

तुम्हाला आधीच शिकविले गेले आहे कि धोक्याची परिस्थिती लक्षात येताच मदतीसाठी कॉल करा. आघात आणि अपघात संबंधीत आणिवाणीसाठी उपचार उपलब्ध असलेल्या जवळची सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्राबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सर्व केंद्राचे मॅपिंग केले जावे आणि खालिल सुविधां बाबत माहिती हाताशी ठेवावी.

- अ) जे वरवरच्या जळलेल्या सारख्या आपात कालीन परिस्थितीत प्राथमिक काळजी देउ शकतात.
- ब) जिथे वैद्यकिय अधिकारी उपलब्ध आहेत व जळण्यासंबंधित आणिवाणिची दूऱ्यम काळजी सेवा देतात.
- क) ज्या ठिकाणी गंभीर जळलेल्या किंवा भाजलेल्या आपातकालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करणारे तज्ज डॉक्टर उपलब्ध आहेत.
- १) तुम्हाला नेहमी अॅम्बुलन्सच्या नंबरची आवश्यकता असू शकते. तो नंबर जवळ ठेवावा
  - २) सीएचओ व एमओ यांचे मोबाईल नंबर सोबत ठेवण्याची आवश्यता आहे.
  - ३) रुग्णाला ज्या शहरात किंवा रुग्णालयात संदर्भित केले आहे त्याचीमाहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व डिस्चार्ज झाल्यानंतर पाठपूरावा सुद्धा घेणे आवश्यक आहे .

परिशिष्टे २ चा वापर करून कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रकरणे कोणत्या स्तरावर हाताळले जाऊ शकतात याची मदत करावी जेणे करून केस हाताळण्यासाठी सुसज्ज नसलेल्या सुविधा केंद्रामध्ये संदर्भित करून वेळ वाया घालवू नये.

#### **लक्षात ठेवा:**

जेव्हा विजेच्या धक्क्यामुळे एखादा व्यक्ती गंभीर जखमी होतो तेव्हा त्याला / तिला संदर्भ सेवा देताना खालील नियम लक्षात ठेवले पाहिजे.

- त्या व्यक्तीच्या डोके व मान याला आधार दयावा. त्याला स्थिर करावे
- जर ती गरोदर माता असेल तर तिला कोणत्याही प्रकारची जखम/आघात झाला असेल तर अशा संस्थेत संदर्भ सेवा दयावी जिथे स्त्रीरोग तज्ज उपलब्ध असतील.

### ३.२.४. पाठपुरावा काळजी

आणीबाणीच्या आणि आधात पिडीताला पुर्णपणे बर होण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्जनंतर ही पाठपुरावा काळजी घेणे आवश्यक आहे. आशा या नात्याने, ज्यांना आपात्कालीन आघातासाठी उपचार मिळाले आहेत असे रुग्ण ओळखणे व त्यांचा पाठपुरावा आवश्यक आहे. पाठपुरावा हा एकतर अल्प कालावधीसाठी किंवा पुर्ण बरे होईपर्यंत दीर्घकालीन आजारावर अशू शकतो. तुमची भुमिका पाठपुरावा काळजी आणि रुग्ण व त्यांच्या कुटूंबाला आधार देणे ही राहिल.

ज्या प्रकरणामध्ये पिडीत हा जळलेला रुग्ण आहे, त्यामध्ये आपण पुढील काळजी घेऊ शकता.

- व्यक्तीला जखमेच्या काळजीबद्दल शिक्षीत करा. सहसा मोठ्या जखमा पुर्णपणे बन्या होण्यासाठी काही आठवडे घेतात. नियमित ड्रेसिंग करण्यासाठी तो किंवा ती आरोग्य केंद्रात भेट देतो किंवा नाही याची तुम्ही खात्री करू शकता. नियमीतपणे लिहून दिलेली औषधे घ्यावे व चांगली स्वच्छता पाळावे.
- जखम भरण्यास काही गुंतागुंत असल्यास तपासा. जखमेस संसर्ग असल्यास किंवा वरी होण्यास वेळ लागत असल्यास, रुग्णास लालसरपणा, सुज, ताप, दुर्गंध येणे, वेदना, पू/डिस्चार्ज इत्यादी पैकी काही असल्यास जवळच्या एचडब्ल्युसी/एसएचसी पैकी एकास कळवा.
- जर एखादया रुग्णाला फिजीओथेरपी आवश्यक असेल, तर त्यांना निर्धारीत केलेल्या दिवशी एचडब्ल्युसी किंवा एसएचसी ला पाठवा.
- कायमस्वरूपी अपंगत्व - जर रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर त्याला उपशामक काळजी मिळत असल्याची खात्री करा. त्याला/तिला एचडब्ल्युसीच्या उपशामक (पॅलिएटिव केअर) काळजी सेवेला लिंक करा.
- व्यक्तीला आणिबाणीवर मात करण्यास व मदत करण्यासाठी (सायकोसोशल) मनोसामाजिक आधार प्रदान करा.

### ३.२.५ सामुदायीक स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे

जळण्या सारख्या आपात्कालीन परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खालील काही महत्वाचे संदेश शिक्षीत करण्यासाठी वापरु शकता.

- १) लहान मुलांना कधीही स्वयंपाक घरामध्ये एकटे सोडू नका.
- २) स्टोब्ह/ओब्हन वापर नसतांना आठवणीने बंद करा.
- ३) गरम पदार्थ हाताळतांना काळजीपूर्वक हाताळा.
- ४) केमिकल नेहमी घराच्या कोपन्यात अशा सुरक्षित जागी ठेवा.
- ५) प्रेशर कुकर च्या वाफेपासूनही त्वचा जळू शकते, त्यामुळे सांभाळून वापरा.

### इलेक्ट्रीक वापरापासून सावधानता

- १) इलेक्ट्रीक वस्तू घरात किंवा घराच्या बाहेर वापरत असतांना सावधानता बाळगा.
- २) कोणतेही विद्यूत उपकरण, विद्यूत तारा, सॉकेट इ. थेट हाताळतांना रबरी चप्पल वापरावे.
- ३) कोणतेही विद्यूत उपकरण पाण्याजवळ ठेवू नये उदा. लोखंडी पेटी, हिटर इ.
- ४) लहान मुलांना इलेक्ट्रीक उपकरणे प्लग, पॉर्टेट पासून दूर ठेवा.

५) विजेच्या ग्रिडपासून व जिवंत तारांपासून त्यांना दूर ठेवा.


### लाईटनिंग इन्जुरीज

तुम्ही बघीतले असेल लाईटिंग हा विद्युत डिस्चार्ज आहे जो वादळ असताना येतो. आणि प्रकरणामध्ये जेव्हा शरीरात येते तेव्हा ते खूप धोकादायक असू शकते. बच्याच परिस्थिती मध्ये विज अनेकदा अंगावर पडते व वाहते, अंगातुन जात नाही आणि म्हणूनच विजेच्या दुखापतीमुळे बहूतेक बळी वाचतात, शरीराच्या श्वसन संस्थेवर लाईटनिंग इजा परिणाम करतात ज्यामुळे मृत्यु होतो.

### लाईटनिंग इजा ज्यांच्याशी संबंधीत जीवधेणी परिस्थिती कशी ओळखावी?

तुम्ही लाईटनिंग इजा झालेल्या प्रत्येक केस ला शक्य तितक्या लवकर जवळच्या आरोग्य सुविधा म्हणून पाहीले पाहीजे. तथापी आपण पिढीत व्यक्तीमध्ये चिन्ह लक्षणांची तिव्रता समजून स्थिरीकरण प्रदान करु शकतात.

- चेतना कमी होणे.
- विस्मरण/स्मृती नाश.
- गोंधळणे.
- पंखाप्रमाणे जळणारी जागा दिसणे (हे लक्षण समान्यतः दिसत नसले तरीहे लक्षण/चिन्ह पारंपारीकरित्या पाहिले जाते)



वरील सर्व चिन्हे किंवा यापैकी एक जरी असेल तेव्हा AVPU तपासा ABCDE प्रोटोकॉल पालन करा.

### विजेच्या दुखापतींना प्रतिबंध करणे

जरी विज पडणे धोकादायक असले तरी वीजेमुळे बचाव करणे शक्य आहे. विजेशी संबंधीत दुखापती टाळण्यासाठी खालील प्रमुख संदेश समुदायात जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

#### १) घरातील वीज पडून होणारी जिवीत हानी टाळणे / रोखणे.

- वीजच्या वादळादरम्यान घरे सुरक्षित निवारा देत असली तरी तुम्हाला धोका होउ शकतो. बादली विजांमुळे घरातील व्यक्तींना धोका होऊ शकत नाही हा एक गैरसमज आहे.
- पावसात जाणे टाळा, घरावाहेर अंघोळ करु नका, भांडी घासू नका, गडगडाटी वादळाच्या पाण्या स्त्रोताशी संपर्कात राहु नका कारण वीज घराच्या प्लंबिंग व्हेंट मधुन जाऊ शकते.
- इलेक्ट्रीक उपकरणाचा उपयोग करणे टाळा. तुमचे संगणक, लॅपटॉप, गेम सिस्टीम, वॉशर, ड्रायर, स्टोव्ह किंवा कॉक्टीटच्या भिंती किंवा इलेक्ट्रीक आऊटलेटशी जोडलेली कोणतीही गोष्ट वापरू नका. विद्युत प्रणाली रेडीओ आणि टेलीव्हीजन रिसेप्शन सिस्टिम आणि कोणतेही धातुच्या तारा किंवा पट्टयांमधून विजेचा प्रवाह वाहु शकतो.

- खिडक्या, दारे, पोर्च आणि कॉक्रिट प्लोअरींग टाळा, वादळाच्या वेळी वरच्या मजल्यावर झोपू नका तसेच कॉक्रिटच्या भिंतीवर झुकणे टाळा. वीज कॉक्रिटच्या भिंतीमधील कोणत्याही धातूच्या तारा किंवा पट्टयामधून प्रवाह करु शकते.

## २) विजेमुळे होणारी बाहेरील जिवीत हाणी रोखणे

- जागरूक रहा- गडगडाटी वादळाच्या अंदाजाबद्दल माहिती असल्यास बाहेरील कार्यक्रम पुढे ढकलाकिंवा सुरक्षित निवारा शोधा .
- सुरक्षित निवारा शोधा-असे म्हणतात, की जेव्हा मेघगर्जना होते तेव्हा घरामध्ये रहा म्हणजेच जेव्हा तुम्ही मेघगर्जना ऐकता तेव्हा पुरेसा सुरक्षित व बंदीस्त निवारा शोधा उदा. कार्यालये ,खरेदी केंद्र, मजबूत छत व बंद असलेल्या खिडक्या असलेली वाहने.
- आपण गडगडाटी वादळात बाहेर सापडलो तरी त्वरीत निवारा शोधा आणि सर्वात महत्वाची क्रिया म्हणजे स्वतःला धोक्यापासून दूर ठेवणे .

### लक्षात ठेवा:-

जमिनीवर वाकणे किंवा उंचीवरुन खाली येण्याने तुम्ही अडकण्याची शक्यता कमी होवू शकते परंतु तुम्हाला धोक्यापासून दुर करत नाही.

एखादया वेळेस बाहेर अडकले गेल्यास व जवळपास सुरक्षित निवारा नसतांना पुढील कृतीमुळे त्याचा धोका कमी होवू शकतो.

- टेकडया पर्वतरांगा किंवा शिखरे यासारख्या उंच भागावरुन ताबडतोब उतरा.
- जमिनीवर कधीही झोपू नका. बॉल प्रमाणे खाली असे वाका की तुमचे डोके टेकवलेले असावे आणि कानांवर हात ठेवा. जेणेकरुन जमिनीशी कमीत कमी संपर्कर्येईल.
- झाडाखाली आश्रय घेऊ नका.
- आश्रय स्थानासाठी कधीही खडकाळ दरी किंवा खडक वापरु नका.
- ताबडतोब तलाव इतर पाण्याच्या स्रोता मधून बाहेर पडा आणि दूर जा. विजेवर चालणाच्या वस्तूपासून दूर रहा (काटेरी तार, वीज तार, पवन चक्की इ.)
- गडगडाटी वादळाच्या वेळी जर तुम्ही घोळक्यात असाल तर एकमेकापासून वेगळे व्हा, त्यामुळे जमीनीवर वीज पडल्यावर जखमींची संख्या कमी होईल.

### पुढील गोष्टी करु नका

- गडगडाटी वादळ दरम्यान खेळाच्या मैदानासारख्या खुल्या संरचना, मोटार सायकल, उघडी वाहने टाळा.
- उंच इमारतीजवळ राहू नका. वादळाच्या वेळी कॉक्रिटच्या मजल्यावर झोपू नका.

### ३.३ चावणे (प्राण्यांचा चावा/साप चावणे/विंचू चावणे/इतर किटक चावणे)

#### ३.३.१ चाव्याच्या स्वरूपाशी संबंधित जीववेणी परिस्थिती ओळखणे

पिढीत व्यक्ती खुप गंभीर आहे किंवा नाही याचा विचार न करता त्यास जवळच्या आरोग्य सुविधेकडे पाठवावे. लक्षणे कधी कधी उशीरा दिसुन येतात. यामुळे जीवाची जोखीम टाळण्यासाठी आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे.

तथापी काही वेळा प्राणी चावने किंवा डंक खालील प्रमाणे स्पष्ट चिन्हासह दिसू शकतात त्यासाठी त्वरित काळजी घेणे आवश्यक असते.

- चाव्याव्दारे संसर्ग झालेला दिसल्यास (पू सह किंवा त्या शिवाय लालसरपणा, तापकिंवा लालसर उघडे व्रण)
- उघडा व्रण किंवा जखम विंचवाचा डंख असु शकतो.
- घरघर
- उथळश्वास
- छातीत दुखणे
- घसा बंद होण्याची संवेदना/बोलण्यास/गिळण्यास त्रास होणे
- चक्कर/थकवा

#### ३.३.२ व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

##### विशिष्ट उपाय

प्राण्यांचा चावा वओरखडे सामान्यतः प्रौढ आणि लहान मुलांमध्ये दिसते. प्राण्याने चावल्यास (कुत्रा, मांजर, माकड आणि गाय किंवा घोडा, वन्यप्राणी, तसेच पाळीव प्राणी)रेबीज सारखा प्राणघातक आजार होऊ शकतो. रेबीज हा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये असतो, जो चावलेल्यामुळे किंवा त्याची लाळ जखमी त्वचेवर पडल्यामुळे रेबिज चा विपाणू शरीरात प्रवेश करू शकतो. जनावरांच्या चाव्याच्या बाबतीत खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- १) जखमेला साबण व पाण्याने आणि वाहत्या पाण्याखाली तावडतोब कमीत कमी १० मिनीट धुव
- २) पीडीताला धीर द्या.
- ३) चाव्याच्या ठिकाणाहुन रक्तस्त्राव नियंत्रीत करा, दाब दया पण दाब जास्त जोराणे असू नये. कारण त्यामुळे विपाणुचे संक्रमण पसरू शकते.
- ४) पीडीतास योग्य व्यवस्थापन आणि लसीकरणासाठी तावडतोब जवळच्या आरोग्य सुविधेकडे पाठवा.

##### सावधानता :-

- हळद, मिरची पावडर, चुनखडी, पानांची किंवा रोपांची पेस्ट जखमेवर लावू नका.
- चाव्याच्या जखमेवर नाणी, झाडाची साल किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नका.
- जखम उघडी ठेवू नका.

- कुत्रा चावल्यावर, तुम्ही पीडीत व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना १० दिवसासाठी चावलेल्या कुत्र्याच्या वर्तनात काही बदल आहेत का हे पाहण्यासाठी सांगावे.

**सर्पदंश झाल्यास योग्य दृष्टीकोन (Right Approach) वापरा.**

**R (Reassure) :** व्यक्तीला धीर दया (७०% सर्पदंश बीन विषारी असतात, व फक्त ५०% विषारी साप विष सोडतात).

**I (Immobilize) :** पिढीताच्या शरीराच्या प्रभावीत भागाला स्थिर करा.

**GH (Get to the Hospital) :** ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.

**T (Tell the doctor) :** कोणत्याही लक्षणाच्या उपस्थितीबद्दल संदर्भीत सुविधेतील डॉक्टरांना सांगा (उदा. वेदना, अशक्तपणा, रक्तस्त्राव).

**सावधगिरी-**

- सर्पदंश झाल्यास टूरनिकेट बांधू नका
- सापाचे विष रक्ताब्दारे पसरत नाही.
- सर्पदंशातून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नका. किंवा जखम उघडून त्यातून तोंडाने शोषून घेवू नका.
- पीडीतास जास्त हालचाल करु देऊ नका.
- बहूतेक प्रकरणामध्ये जर साप मारला गेला असेल तर पीडीत व्यक्तीस ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राकडे पाठवा. साप मेला असल्यास योग्य उपचारासाठी त्यास सोबत घेऊन जावे, परंतु तो निघुन गेला असल्यास साप शोधण्यात वेळ वाया घालवू नका.

**विंचूचा डंख किंवा इतर विषारी किटक चावणे.**

विंचूचा डंख किंवा इतर संशयास्पद विषारी किटक चावल्यास, ताबडतोब साबण आणि पाण्याने जखम धुवावी व पीडीत व्यक्तीस जवळच्या आरोग्य केंद्राकडे पाठवा.

### ३.३.३. सुरक्षित संदर्भसेवा/ वाहतूक

तुम्हाला आधीच शिकवले गेले आहे की धोक्याची परिस्थिती निर्माण होताच मदतीसाठी कॉल करा. चाव्याब्दारे उद्भवण्या आपात्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य सुविधा तुम्हाला माहित असायला पाहीजे. जवळच्या सर्व क्षेत्राचे (संस्थेचे) मॅर्पिंग केले पाहीजे आणि त्यांच्या संबंधी खालील माहिती तुमच्या हाताजवळ असली पाहीजे.

- सौम्य (सुपरफिशियल) चाव्यासारख्या आपात्कालीन परिस्थितीसाठी प्राथमिक काळजी देऊ शकणारी संस्था.
- चाव्याब्दारे आपात्कालीन परिस्थितीत दुर्यम काळजी प्रदान करणारी संस्था.
- जेथे विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत जे उपचार व्यवस्थीत करु शकतात.

सर्व उपलब्ध रुग्णवाहीका सेंवांचे फोन नवरं, सीएचओ आणि एमओ चे फोन नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

ज्या सुविधेत रुग्णाला रेफर केले गेले आहे त्या सुविधेबद्दल माहिती तुमच्याकडे असु दया जेणेकरून डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णाचा आरोग्याबाबत पाठपुरावा करता येईल.

कोणत्या प्रकरणावर उपचार केले जाऊ शकतात व कोणत्या संदर्भीत करणे आवश्यक आहेहे समजून घेण्यासाठी चाव्याद्वारे त्या रोगांची ओळख पटण्यात तुम्ही तक्त्याचे (Annexure II) अनुसरण करणे आवश्यक आहे.

### ३.३.४ पाठपुरावा काळजी -

बहुतेक चाव्याच्या केसेस मध्ये पिडिताला डिस्चार्जनंतर काळजीची गरज नसते. परंतु पुर्णपणे बरे होण्यासाठी डिस्चार्जनंतर ही काळजी घेणे आवश्यक आहे. आशा या नात्याने, ज्यांनी दंशाचा उपचार घेतलेला आहे असे रुग्ण ओळखणे व त्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पाठपुरावा हा एकतर अल्प कालावधीसाठी किंवा पुर्ण बरे होई पर्यंत दीर्घकालीन आजारावर अशू शकतो. तुमची भुमिका पाठपुरावा काळजी आणि रुग्णाला तुमच्या आधाराची गरज लागेल तेव्हा तुम्ही तो देणे असते.

ज्या प्रकरणामध्ये चाव्याचे रुग्ण आहे, त्यामध्ये आपण पुढील काळजी घेऊ शकता.

- व्यक्तीला जखमेच्या काळजीबद्दल शिक्षीत करा. सहसा मोठ्या जखमा पुर्णपणे बच्या होण्यासाठी काही आठवडे घेतात. नियमित ड्रेसिंग करण्यासाठी तो किंवा ती आरोग्य केंद्रात भेट देतो किंवा नाही याची तुम्ही खात्री करु शकता. नियमीतपणे लिहून दिलेली औपधे घ्यावे व चांगली स्वच्छता पाठावे.
- जखम भरण्यास काही गुंतागुंत असल्यास तपासा. जखमेस संसर्ग असल्यास किंवा बरी होण्यास वेळ लागत असल्यास, रुग्णास लालसरपणा, सुज, ताप, दुर्गंध येणे, वेदना, पू/डिस्चार्ज इत्यादी पैकी काही असल्यास जवळच्या एचडब्ल्युसी/एसएचसी पैकी एकास कळवा.
- सहाय्यक उपकरणे- जर रुग्णास डिस्चार्ज नंतर व्हीलचेअर, क्रॅचेच, इमोबीलायसेशन उपकरणे प्रदान केली गेली असतील तर रुग्णाला भेट दया, या उपकरणांची स्थिती, देखभाल तपासा जर रुग्णाला काही अडचणी येत असतील तर पीएचसी /एचडब्ल्युसी कडून अश्या उपकरणांची व्यवस्थापन करून घ्या.डिस्चार्ज नंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही अपंगत्वासाठी त्यांना कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास, सीएचओ यांना कळवून एचडब्ल्युसी किंवा एसएचसी कडून अशा रुग्णाला योग्य ती उपकरणे मिळवून दयावी.
- जर एखादया रुग्णाला फिजीओथेरपी निर्धारीत केलेली असेल,त्यांना निर्धारीत केलेल्या दिवशी त्यांना एचडब्ल्युसी किंवा एसएचसी हलवा.
- कायमस्वरूपी अपंगत्व - जर रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर त्याला उपशामक काळजी दिल्याची खात्री करा. त्याला/ तिला उपशामक एचडब्ल्युसी काळजी सेवेसह लिंक करा.

- व्यक्तीला आणिबाणीवर मात करण्यास मदत करण्यासाठी (सायकोसोशल) मानसिक व सामाजिक आधार प्रदान करा.

### ३.३.५ समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे

आपल्याला माहितच आहे बहुतेक चाव्यांचे पेशंट समुदायाला खालील मुख्य संदेश देऊन आपण प्रतिबंध करु शकतो.

- १) विनाकारण जनावरांच्या जवळ जाऊ नका. मुलांना प्राण्यांना इजा न करण्यास शिकवा आणि ते प्राण्यांशी खेळत असल्यास काळजी घ्या. लहान मुलांना घराबाहेर सोडू नका.
- २) शेतात किंवा इतर भागात जातांना साप आणि विंचू चावण्यापासून बचाव करण्यासाठी सावध रहा आणि पुरेसे संरक्षक कपडे, बुट इ. परिधान करा.
- ३) शेतकरी आणि जंगलात किंवा शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी कामावर जातांना नेहमी संरक्षणात्मक वस्त्र, साधने घाला.
- ४) साप, विंचू इतर किटक आणि घरात येऊ नयेत यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करा.

### ३.४ गर्भधारणा संबंधीत आणिबाणी

३.४.१ गरोदर स्त्रिया केवळ गर्भधारणेशी संबंधीत आणिबाणीस असुरक्षीत नसतात तर, त्या आघात/अपघात किंवा इतर कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीला बळी देखील पडू शकतात. म्हणून गरोदर स्त्री मध्ये जीवघेणी परिस्थिती ओळखणे व समजून घेणे यासाठी खालील आणिबाणीचा महत्त्वाच्या लक्षणांचा तुम्ही विचार करा.

#### ➤ योनीतून होणारा रक्तस्त्राव :-

- पहील्या तिमाहीत तीव्र पोटदुखीसह अतिरक्तस्त्राव .
- पहील्या तिन ते चार महिन्यात तीव्र पोटदुखीसह अतिरक्तस्त्राव.
- शेवटच्या काळात ओटीपोटात दुखणे व अतिरक्तस्त्राव.
- प्रसुतीच्या पहील्या काहीदिवसात अतिरक्तस्त्राव.
- डोके दुखणे आणि दृष्टी अंधूक होणे
- चक्कर येणे, भान हरपणे किंवा फिट होणे
- तीव्र उलट्या,
- ओटीपोटात अचानक तीव्र वेदना
- अचानक हात, चेहरा आणि पाय यांना लक्षणीय सुज येणे
- गर्भधारणेच्या ३७ आठवड्यापुर्वी नियमीत, वाढत्या तीव्र आकुंचन



### ३.४.२ व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना-

१) गरोदरपणाशी संबंधीत आपातकालीन परिस्थितीत करावयाच्या सामान्य उपाययोजना तुम्ही मार्गील भागामध्ये शिकला आहे.

२) विशिष्ट उपाय

प्रसुतिविषयक आणिबाणिला सामोरे जाण्याची पहिली तत्वे इतर कोणत्याही आपातकालीन परिस्थिती प्रमाणे असतात (**see to the airway, breathing, and circulation**). अंधुक दृष्टी, गुंगी बेशुद्धी, फिट, प्रसुती पुर्वरक्तस्त्राव, (गर्भधारणेच्या काही महीन्यात योनीतून रक्तस्त्राव) प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव (प्रसुतीनंतर काही दिवसानंतर योनीतून रक्तस्त्राव) आणिबाणी म्हणून हाताळले पाहीजे आणि मदतीसाठी लगेच कॉल करावे. तथापी मदत योईपर्यंत रुग्णाला स्थिर करण्यासाठी तुमच्या स्तरावर तुम्ही काही उपाय करु शकतात.

### १.एकलॅम्पसिया

जर एखादया गर्भवती महिलेला अचानक डोकेदुखी, डोळयांना अंधाच्या, फिट्स बाबतच्या समस्या होत असेल तर सर्वप्रथम इतर केसेसमध्ये देण्यात येणरा प्रथमोपचार दयावा. या रुग्णांमध्ये श्वसन मार्ग कोणत्याही अडथळयापासून मोकळा आहे व रुग्ण श्वास घेत आहे याची खात्री करा. फिट्स येत असतांना करावयाच्या उपाय योजनामध्ये पुढील गोटींचा समावेश आहे.

- स्त्रीला एकटे सोडू नका आणि फिट्स मुळे मातेला दुखापत होवू नये याची काळजी च्या. (उदा.इतर वस्तुंपासून दुखापत होऊ नये म्हणून उशी ठेवा, तसेच ज्या वस्तुंमुळे दुखापत होऊ शकते त्या वस्तु दुर करा).
- जीभ चावली जाणार नाही किंवा दात खिळीमिळे तुमच्या बोटांना दुखापत होवू नये म्हणून स्त्रीच्या दातांच्या दरम्यान स्वच्छ कापड ठेवणे .
- फिट्स थांबल्या नंतर तिला रिक्वरी स्थितीत ठेवणे.

### खबरदारी :-

- स्त्रीचे तोंड उघडे ठेवण्याचा प्रयत्न करु नका. महिलेला दाबून ठेवू नका.
- स्त्रीला पुर्णत: आराम होईपर्यंत तिची हालचाल थांबवण्याचा प्रयत्न करु नका. तिचे हातपाय दाबून धरु नका.
- पुर्ण बरी होईपर्यंत पाणी किंवा अन्न देवू करु नका.

### प्रसुतीपुर्व रक्तस्त्राव-

जर एखादया गर्भवती महिलेला योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल, तर तिला ताबडतोब रुग्णवाहीकेनेजेथे स्त्रीरोगतज्ज उपलब्ध असेल अशा जवळच्या आरोग्य सुविधेकडे पाठवा.

## **पोस्ट पार्टम हेमोरेज- प्रसुतीनंतर रक्तस्त्राव**

- १) गर्भाशयाच्या मालीशमुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि जो पर्यंत रक्तस्त्राव कमी झालेला दिसत नाही तोपर्यंत तो करावा. गर्भाशय आकुंचन स्थितीत ठेवण्यासाठी तागडतोब गर्भाशयाला बाहेरुन हळूवार मसाज करत रहाचा.
- २) स्त्रिला मुत्र विसर्जित करण्यासाठी प्रोत्साहीत करा. जर तिने स्वताहून मुत्र विसर्जित करण्यासाठी मदत करा.
- ३) स्त्रीचे पुर्ण शरीर उबदार ठेवण्यासाठी ब्लॅकेटने कव्हर केले पाहीजे.
- ४) रक्तदाब योग्य करण्यासाठी स्त्रीला सपाट सरळ झोपवा व तिचे पाय उचला.
- ५) स्त्रीला भावनीक आधार दया व तिला शांत ठेवा.

**गर्भनलिकेतील गर्भ फाटणे (रपचर एकटोपीक प्रेनसी)**- एकटोपीक गर्भधारणाही अशी स्थिती आहे कि ज्यात गर्भधारणा सामान्यतः गर्भाशयात न होता ते फालोपीयन ट्यूब मध्ये होते. एकटोपीक प्रेनसी (गर्भधारणा) ही नेहमीच्या मुदतीपर्यंत नसते आणि १०-१२ आठवड्यांनंतर फुटुन त्यामुळे गंभीर अंतर्गत रक्तस्त्राव होवून त्यामुळे मातेला शॉक बसून आपात्कालीन स्थिती उद्भवू शकते. एकटोपीक गर्भधारणेच्या अनेक प्रकरणामध्ये प्रथम सादरीकरण असू शकते आणि स्त्रीला ती गर्भवती असल्याचे देखील कळत नाही. या परिस्थितीमध्ये बन्याच वेळा शस्त्रक्रियेची देखील गरज भासू शकते.

खालीलपैकी कोणतीही लक्षणे आपात्कालीन परिस्थिती, तात्काळ स्थिरीकरणाची आणि स्पेशालिस्टची गरज आहे का ते दर्शविते .

- अचानक पोटदुःखी आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे.
- चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे.
- पाठीच्या खालच्या भागात दुखणे
- खांदयामध्ये वेदना (डायफॉममध्ये रक्त गळतीमुळे)
- थंड गार त्वचा, जलद सौम्य नाडी हायपोक्लोलुमिक शॉक दर्शविणारी असते.
- वरील प्रत्येक लक्षणे एकटोपीक गर्भधारणेची असुन संदर्भात करणारी आहेत. सीएचसी किंवा डीएच ला किंवा सीएचओला माहिती दया.

## **३.४.३ सुरक्षीत वाहतुक आणि संदर्भ**

विभाग तसेच परिशिष्ट ३.१.३

### **३.४.४ पाठपुरावा काळजी**

गरोदरपणाशी संबंधीत आपात्कालीन परिस्थितीची बहुतेक प्रकरणांमध्ये डिस्चार्ज दिल्यावर जास्त काळजीची गरज पडत नाही. डिस्चार्ज दिल्यावरच्या केसेस तपासा उदा. रक्तस्त्राव, सैल झालेले टाके, संसर्ग झालेली इ.केसेस मध्ये सर्वात जास्त मानसिक आधाराची गरज असते. एक आशा म्हणून तुम्ही एचबीएनसी च्या भेट दरम्यान अशा गुंतांगंती तुम्ही शोधा व त्यानुसार सी एच ओ ला माहिती दयाल. पाठपुरावा करतांना आरोग्य सेवकांची मदत घेवून सहाय्यक पर्यवेक्षण प्रदान करणे हि तुमची भुमिका असेल. तुम्ही या केसेस

मध्ये फॉलोअप प्रदान करून त्या स्त्रीला आधार दया आणि तसेच तिच्या कुटूंबाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही तिला भेट दया.

### ३.५ नवजात शिषु आपात्कालीन परिस्थिती (न्युओनेटल इमरजन्सीज)

#### ३.५.१ नवजात जन्मलेली बाळांमध्ये जीवधेणी आपात्कालीन परिस्थिती ओळखणे.

नवजात जन्मलेल्या बाळांमध्ये किंवा अर्भकामध्ये आपात्कालीन परिस्थितीमध्ये खालील चिन्हे असु शकतात.

- असामान्यपणे उच्च किंवा कमी शरीराचे तापमान
- तंद्री, सुस्त किंवा बेशुद्ध होणे
- खाऊ न शकणे किंवा काही खाले तर उलटया होणे.
- झटके येणे
- घरघर आवाज येणे/ छातीतीव्र खालीवर होणे
- जलद श्वासोच्छवास

#### ३.५.२. व्यवस्थापनमार्गदर्शक सुचना

##### विशिष्ट उपाय

नवजात बालकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आपात्कालीन परिस्थितीत, तुम्ही ABCDE प्रोटोकॉल पाळला पाहिजे, जिथे शक्य असेल तिथे प्रथमोपचार द्यावा आणि नंतरबाळाला अशा आरोग्य सुविधेकडे संदर्भित केले पाहिजे जिथे उपस्थित स्थितीवर उपचार केले जाऊ शकतात.(Refer annexure II)

सर्व सामान्य नवजात आणीबाणीला एकत्रितपणे “THE MISFITS” म्हणतात.

**T:** Toxicity (विषारीपणा)

**H:** Heart disease (हृदयरोग)

**E:** Endocrine (नलिका विहिन ग्रंथीसंबंधित रोग)

**M:** Metabolic (electrolyte imbalance) (च्यापचय संबंधित इलेक्ट्रोलाइट असंतुलन)

**I:** Inborn errors of Metabolism (च्यापचय व्या जन्मजात चुका)

**S:** Sepsis (सेप्सिस)

**F:** Formula Mishaps (दुध जास्त घट्ट किंवा पातळ केल्यामुळे होणारे आघात)

**I:** Intestinal problems: (आतडयांसंबंधी समस्या)

**T:** Trauma : (आघात)

**S:** Seizures (झटके)

### **३.५.३. सुरक्षित वाहतूक आणि संदर्भ**

कलम ३.१.३ मध्ये नमूद केलेल्या रेफरल प्रोटोकॉल व्यतिरिक्त, ज्या प्रकरणांमध्ये तुम्हाला नवजात बालकांमध्ये आपात्कालीन स्थितीचा संशय असेल, तर तुम्ही CHO सोबत समन्वय साधावा आणि केस योग्य जवळच्या आरोग्य सुविधेकडे संदर्भित करावे.

### **३.५.४ पाठपुरावा काळजी**

आधीच्या विभागांमध्ये शिकल्याप्रमाणे ज्या लहान मुलांना आपात्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांना गुंतागुंत होडे नये म्हणून पाठपुरावा काळजीची गरज असते. अशा प्रकरणांमध्ये, तुम्ही बाळाच्या पालकांना किवा काळजी वाहकांना जखमेच्या काळजीबद्दल शिक्षित केले पाहिजे आणि कोणतीही गुंतागुंत आल्यास CHO ला कळवावी.

### **३.५.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध**

नवजात मुलांमध्ये आपात्कालीन परिस्थिती ही विषबाधा, भाजणे, गुदमरणे, बुडणे,ओटीपोटात, तीव्रदुखणे आघात, दंश इत्यादी पर्यंतच्या कोणत्याही असू शकतात. ज्यांना जागरुक राहून आणि त्यांच्याविरुद्ध विशिष्ट खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकते. लसीकरण दिवस, ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस (VHNDs) इत्यादी दरम्यान पालकांना लक्ष्य करून या आपात्कालीन परिस्थितीबद्दल समुदायातील सदस्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आणि त्यांच्या प्रतिबंधाबद्दल त्यांना शिक्षित करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल.

## **३.६. हृदयविकाराचा झटका, पक्षघात आणि मधुमेह आणिबाणी**

### **३.६.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे**

असंसर्गिक आजारांमुळे उदभवणारी आपात्कालीन परिस्थितीध्ये खालील लक्षणे ही जीवघेणी असू शकतात जसे कि :

- हात किवा पाय मध्ये अचानक कमजोरी (सामान्यतः शरीराच्या एका बाजूला प्रभावित करते)
- चेहऱ्याची एका बाजू अचानक झुकणे किवा अशक्तपणा.
- अचानक तोल जाणे, डोकेदुखी, चक्कर येणे किवा चेतना नष्ट होणे.
- अचानक द्रुष्टी अस्पष्ट होणे.
- अचानक बोलण्यात अडचण येणे किंवा बोलण्यास असमर्थता होणे.
- छातीत अचानक दुखणे.

## मधुमेहाची आणीबाणी

रक्तातील साखरेची कमी पातळी	रक्तातील साखरेची पातळी वाढणे
१) थकवा २) तहान वाढणे ३) मानसिक गोंधळ ४) चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे ५) डोकेदुखी	१) कोरडे तोंड २) घाम येणे ३) अशक्तपणा ४) डोकेदुखी ५) गंभीर निर्जलीकरण ६) मळमळ आणि ओटीपोटात अस्वस्थता ७) रक्तातील साखरेची पातळी कमी होणे किंवा वाढणे

तुम्ही व्यवस्थापन प्रोटोकॉलच्या विभागात विशिष्ट आपात्कालीन परिस्थितीबद्दल अधिक जाणून घ्याल.

### ३.६.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

#### (a) सामान्य उपाय

असंसर्गिक आजारांमुळे उदभवणारी आपात्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आणि त्वरित स्थिरीकरण यासाठीचे सामान्य उपायखालील अपवाद वगळता सुरुवातीला शिकलेल्या उपायांसारखेच आहेत. हृदयविकाराच्या आपात्कालीन स्थितीसाठी ABCDE प्रोटोकॉलचा क्रम वेगळा असतो. जेव्हा तुम्ही कार्डियाकअरेस्ट सारख्या हृदयविकाराच्या आपात्कालीन परिस्थितीला सामारे जाता तेव्हा सर्वात महत्वाची पायरी म्हणजे हृदयाद्वारे रक्त पंप करणे आणि म्हणूनच कार्डियाक आणीबाणीसाठी (H) ABCDE/ABCDE ऐवजी CAB प्रोटोकॉल सुचवलेला आहे.

या व्यतिरिक्त, तुम्ही शिकलेल्या सामान्य उपायांच्या अंतर्गत उर्वरित प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.

#### (b) विशिष्ट उपाय

तुम्ही आधी शिकल्याप्रमाणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन सर्वात सामान्य असंसर्गिक आजार वेळेवर नियंत्रित न केल्यास आपात्कालीन परिस्थिती उदभवू शकते. तुम्हाला असंसर्गजन्य रोगांवरील मॉड्यूलमध्ये या गुंतागुंती बद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची गुंतागुंत म्हणून पुढील आपात्कालीन परिस्थिती उदभवू शकतात.

असंसर्गिक आजार संबंधित आपात्कालीन परिस्थितीत, तुम्ही योग्य संदर्भ सेवेचे नियोजन करणे हे सर्वात महत्वाचे पाऊल आहे. त्याशिवाय काहीवेळा जेव्हा तुम्हाला नाडी सापडत नसेल तर तेव्हा तुम्हाला CPR देण्याची आवश्यकता असते.

### स्ट्रोक (पक्षघात)

छे खालील लक्षणांद्वारे दर्शविले जाते:

- हात किंवा पाय मध्ये अचानक कमजोरी (सामान्यतः शरीराच्या एका बाजूला प्रभावित करते)
- चेहरा एका बाजूला अचानक झुकणे किंवा अशक्तपणा येणे.
- अचानक तोल जाणे, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा चेतना नष्ट होणे.
- द्रुष्टी अचानक अस्पष्ट होणे.
- अचानक बोलण्यात अडचण किंवा बोलण्यास असमर्थता.
- पक्ष घात किंवा स्ट्रोकचे रुग्ण ताबडतोब tertiary care hospital. रुग्णालयात हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

### हृदयविकाराचा झटका / अचानक हृदय गति थांबणे

छातीत अचानक दुखणे, जे डाव्या हातापयंत पसरते, श्वास घेण्यात अडचण येते आणि चेतना गमावने हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कधीकधी हृदयविकाराचा झटका फक्त घाम येणे, मळमळ, थकवा, मुँग्या येणे आणि हातपायांमध्ये सुत्रपणा म्हणून प्रकट होऊ शकतो.


हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात नेले पाहिजे. व्यक्तीला CPR ची आवश्यकता भासू शकते. (Remember to follow CAB and not ABC). See Annexure I for procedure of CPR.

### मधुमेहाची आणीबाणी : शरीरात साखरेचे प्रमाण कमी आणि जास्त होणे

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते कारण शरीर ग्लुकोज वापरण्यास असमर्थ असते. कमी साखरेचा आहार आणि औषधे यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये ग्लुकोजचे चयापचन होउन शरिरात उपयोग होतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

### मधुमेहाची आणीबाणी दोन परिस्थितींमध्ये उद्भवते:

- १) जेव्हा रोग अनियंत्रित असतो (रुग्ण कमी साखरेचा आहार घेत नाही किंवा औषधे घेत नाही) यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते.
- २) औषधी घेत असलेला मधुमेहाचा रुग्ण बराच वेळ खात नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते.



साखरेचे कमी -जास्त प्रमाण आहे असे लक्षणे भाग ३.६.१ मध्ये दिलेले आहे. जर व्यक्तीस मधुमेहाचा इतिहास असेल किंवा मधुमेहाचे लक्षण असेल तर त्याला किंवा तिला ताबडतोब जवळच्या योग्य आरोग्य सुविधकडे पाठवावे.

### ३.६.३. सुरक्षित वाहतूक आणि रेफरल

(विभाग ३.१.३ पहा)

### **३.६.४. पाठपुरावा काळजी**

असंसर्गिक आजार संबंधित आणीबाणीच्या बाबतीत, पाठपुरावा काळजीमध्ये रुग्णाची नियमित तपासणी सुनिश्चित करणे, आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ल्या आणि नियमित औषधे घेणे यांचे काटेकोर पालन करण्याबाबत शिक्षित करणे समाविष्ट आहे, जे तुम्ही सीएचओ सोबत आधीच केले आहे आणि करत आहेत.

### **३.६.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे.**

तुम्ही आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग इत्यादी असंसर्गिक आजारबद्दल समुदाय स्तरावर जागरूकता निर्माण करण्यात गुंतलेले आहात. तुम्ही आधीच करत असलेल्या कार्याव्यतिरिक्त, असंसर्गिक आजार संबंधित आणीबाणी (उच्च रक्तदाब आणि मधुमेह) परिस्थिती उदभवू नये म्हणून खालील बाबीं समाविष्ट करू शकता.

- १) सर्व हायपरटेस्मिव्ह आणि मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करून घ्यावी, लिहून दिल्याप्रमाणे औषधे घ्यावीत, आहाराच्या सल्ल्याचे पालन करावे, निरोगी जीवनशैली राखावी आणि डॉक्टरांना नियमित भेट घ्यावी.
- २) उच्च रक्तदाब आणि इतर सह विकृती असलेल्या गर्भवती महिलांनी त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींवर वेळोवेळी निरीक्षण केले पाहिजे आणि कुटुंबाला/ASHA यांना सूचित केले पाहिजे.

### **३.७. उष्मसन्निपात आणि उष्माघात**

#### **३.७.१. उष्णता थकवा आणि उष्माघात**

तुम्हाला माहिती आहेच की, भारत हा उच्च आर्द्रता व दमट (विशेषत: दक्षिणेकडील किनारपट्टी भागात) आणि अति तापमान (उत्तर राज्यांमध्ये उन्हाळा) असलेला देश आहे. अशा परिस्थितीत, कडक उन्हात बराच वेळ घालवल्यास उष्णतेचे आजार सामान्य आहेत. सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने जलशूक्कीकरण (शरीरातील पाणी कमी होणे) होऊ शकते ज्यामुळे उष्णतेचे आजार होऊ शकतात किवा ते होण्यासाठी उत्तेजना मिळू शकते. पुढील भागात उष्मसन्निपात आणि उष्माघात या दोन सर्वात सामान्य उष्ण आजारांबद्दल आणि या आजारांना बळी पडलेल्यांना कशी मदत करावी याबद्दल तुम्ही शिकाल.

#### **उष्मसन्निपात म्हणजे काय?**

उष्मसन्निपात हा मुळात शरीर खूप गरम होत असल्याचा इशारा आहे. स्पर्श केल्यावर प्रत्यक्षात शरीर थंड आणि गार वाटेल कारण अशा परिस्थितीत शरीराचे तापमानतसेच नाडी सामान्य असते. सोप्या भाषेत उष्मसन्निपात म्हणजे "थकणे". त्याचप्रमाणे उष्मसन्निपात मध्ये शरीरात जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी आणि क्षार कमी होउन थकवा येतो. उष्णतेचे आजार कोणालाही होऊ शकत असले, तरी वृद्ध लोकांमध्ये हे अधिक दिसून येते.

## उष्माघात म्हणजे काय?

उष्मसन्निपातावर उपचार न केल्यास अधिक गंभीर लक्षणे, होउन यामुळे "उष्माघात" होऊ शकता. हा उष्णतेचा सर्वात गंभीर आजार आहे आणि हा शरीराचे तापमान १०४ F(40c) किंवा त्याहून अधिक वाढल्यामुळे होतो. उष्माघाताला तात्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. म्हणून जरा ही विलंब न करता तुम्ही पीडित व्यक्तीला लवकरात लवकर नजिकच्या योग्य आरोग्य सुविधेकडे उपचारासाठी संदर्भित केले पाहिजे कारण उष्माघातामध्ये रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मेंदू, हृदय, मूत्रपिंडआणि स्नायूंना इजा होऊन निकामी होउ शकतात. उष्माघातामुळे होणारे नुकसान हे शरीराचे वाढलेले तापमान आणि सूर्यप्रकाशात घालवलेल्या वेळेवर अवलंबून असते.

### ३.७.१.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

उष्णतेच्या आजारामुळे उद्भवणारी आपात्कालीन परिस्थिती विशेषत: अत्यंत टोकाचे हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये सामान्य आहे. हे असे आजार आहेत जे उच्च उष्णतेच्या स्थितीला दीर्घकाळापर्यंत सामोरे गेल्याने उद्भवतात. उष्मसन्निपात आणि उष्माघाताची लक्षणे खालील तक्त्यामध्ये दिली आहेत.

उष्मसन्निपात	उष्माघात
१) चक्कर येणे किंवा मूळ्या येणे	१) डोकेदुखी
२) जास्त घाम येणे	२) घाम येत नाही
३) थंड, गार आणि निस्तेज त्वचा	३) लालसर, गरम आणि कोरडी त्वचा (ताप असल्यासारखे वाटते)
४) जलद आणि सर्पनाडी	४) नाडी जलद होते
५) मळमळ किंवा उलट्या	५) मळमळ किंवा उलट्या
६) पायाच्या स्नायमध्ये पेटके येणे	६) चेतना गमावू शकते.

### ३.७.१.२. व्यवस्थापनाची औपचारिकता

उष्मसन्निपात बाबतीत खालील गोष्टींची खात्री करा:

१. रुग्णास त्वरित सावलित व थंड ठिकानी न्यावे.
२. छातीवरील व मानेभोवतालचे कपडे सैल करावे.
३. कपाळ, मान, हात व शरीरातील इतर उघडया भांगावर थंड पाण्याच्या पटट्या ठेवावेत.
४. पंखा किंवा कुलर चा वापर करून रुग्णाचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा.
५. मधुन मधुन रुग्णाला थोडे थोडे पाणी दयावे.
६. उलटी झाल्यास रुग्णसास त्वरित नजिकच्या आरोग्य सुविधा केंद्रात हलवावे.
७. रुग्णाची स्थिती आटोक्यावाहेर जात असल्यास रुग्णसास त्वरित नजिकच्या आरोग्य सुविधा केंद्रात हलवावे.

उष्माघाताबाबतीत, खालील गोष्टींची खात्री करा:

- १) शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आंघोळ घाला किंवा स्पंजिग सुरु करा. अत्यंत सावधगिरी बाळगा.

- २) शरीराचे तापमान  $38^{\circ}\text{C}$  ( $100.4^{\circ}\text{F}$ ). पर्यंत पोहोचेपयंत जलद स्पंजिंग किंवा शरीर थंड करण्याचा प्रयत्न करा. यासाठी पंखा किंवा कुलरचा वापर करून बाह्य कूलिंग सर्वात प्रभावी ठरू शकते. रुग्णाला थंड पृष्ठभागावर ठेवा, बाष्पीभवना द्वारे त्वचा थंड होण्यासाठी पीडिताची त्वचा ओली करा आणि कोरडी करण्यासाठी पंख्याचा वापर करा. मानेवर वर्फाचे पैक ठेवा. थंड पाण्यात बुडवणे प्रभावी असू शकते, परंतु व्यावहारिक नाही. (सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कूलिंग तंत्र खाली दिले आहेत).
- ३) रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्यास एका कुशीवर झोपवावे व तोंडाने काहीही देऊ नये.
- ४) पिडीत व्यक्तीला फिट किंवा मीरगी येवू येऊ लागल्यास, कलम ३.९.२ मध्ये शिकल्याप्रमाणे स्थिरीकरण प्रोटोकॉलचे अनुसरण करा.


### बाह्य कूलिंग (शरीर थंड करणे)

बाह्य कूलिंग म्हणजे काय?

बाह्य कूलिंग ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये त्वचेवर कूलिंग मीडिया जसे की थंड पाणी, बर्फ, पंखे आणि हवा इत्यादीचा वापर करून शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारच्या कूलिंग पदधतीचा वापर उष्णतेच्या तिब्र आजारांमध्ये महत्वाचा ठरतो.

काही सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कूलिंग पदधती खालीलप्रमाणे आहेत:

- बाष्पीभवनादवारे थंड करणे :** अगदी सोप्या शब्दात, या पदधतीमध्ये पीडिताला थंड करण्यासाठी हवेचा वापर केला जातो. हे अगदी उन्हाळ्यात आपण हात पंखाचा वापर करतो त्या सारखेच आहे. या साठी तुम्ही त्यास स्थळावर उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तुचा जसे कि मासिक, कागदाचा पुठाठा, कोणतेही कापड जसे की दुपट्टा इवापर करू शकता. शरीराचे तापमान लवकरात लवकर कमी करण्यासाठी हि सर्वात स्वीकार्य आणि सहज उपलब्ध पदधत आहे आणि हे रुग्णादवारे सुदधा सहज सहन केल्या जाऊ शकते. (उष्माघाताचा रुग्णाला घाम फुटलेला दिसत नाही हे लक्षात ठेवा. अशा रुग्णांमध्ये सर्वप्रथम त्याच्या चेहऱ्यावर व शरीरावर पाणी शिंपडून त्याची त्वचा ओली करावी आणि नंतर हातपंख्याचा किंवा इतर वस्तुचा वापर बाष्पीभवनादवारे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा).



- इर्मसिव्ह कूलिंग किंवा पाण्यात बुडवून तापमान कमी करणे. (Immersive cooling) :-** हि देखील एक साधी पदधत आहे. तथापि, या पदधतीमध्ये पाण्याचा स्त्रोत, काही सामुग्री जसे कि थंड पाणी ठेवण्यासाठी बादलीसारखे भांडे इत्यादीची आवश्यकता असल्यामुळे हे नेहमीच शक्य होइल असे नाही. या प्रकरणांमध्ये या सामुग्रीची उपलब्धता असेल तिथे हे सहजपणे आणि प्रभावीपणे वापरल्या जाऊ शकते. इर्मसिव्ह कूलिंग करण्यासाठी खालील चरणांचे पालन केले पाहिजे:

- एखादे भांडे शक्यतः बादली बर्फाच्या थंड पाण्याने भरा.
- पिडिताचे हात व पाय बादलीत बुडवा
- या पाण्यात कापड बुडवून, ताप कमी करण्यासाठी पारंपारिकपणे केल्या जाणन्या पदधतीनूसार पीडितेच्या कपाळावर हा कापड ठेवू शकता. वारंवार आइसपॅकचा वापर, वारंवार कपडे बदलणे आणि वारंवार थंड पाण्याचा वापर तापमान लवकरात लवकर कमी करण्यास मदत होते.

### **खबरदारी:**

वृद्ध लोकांमध्ये होणाऱ्या क्लासिक उष्मसन्निपातमध्ये इर्मसिव कूलिंग या पदधतीचा वापर करू नये, येथे बाप्पीभवन पदधतीदवारे तापमान सहजपणे कमी करता येऊ शकते. अत्यंत विपरित परिस्थिती मध्येच इर्मसिव कूलिंग या पदधतीचा वापर करावा. इर्मसिव कूलिंग या पदधतीचा वापर करतांना 'Shivering' किंवा कंपने या कडे विषेश लक्ष ठेवावे. जर रुग्णाला कंपने होते असेल तर इर्मसिव कूलिंग दवारा तापमान कमी करणे ताबडतोब थांबवावे.

### **३.७.२. कमी तापमानामुळे होणारे किंवा कोल्ड एक्सपोजर संबंधित आजार (हायपोर्थमिया आणि हिमबाधा)**

उष्णतेशी संबंधित आजारांप्रमाणेच, भारतातील काही भागांमध्ये विशेषतः हिमालयीन प्रदेश, लडाख, सियाचीन, लेह इत्यादी अति थंडीमुळे कमी तापमानामुळे होणार आजार दिसून येतात. अत्यंत थंडीत दीर्घकाळ राहिल्यानंतर अंगठा किंवा पायाची बोटे बघीर झाल्याची प्रकरणे तुम्ही कधीतरी बघीतलेच असेल. अशी कोणतीही प्रकरणे नेहमीच वैद्यकीय आणीबाणी म्हणून हाताळली पाहिजेत.

### **हायपोर्थमिया म्हणजे काय?**


अतिशय थंड तापमानात दीर्घकाळ राहिल्याने शरीराच्या तापमानात अचानक जी तीव्र घट होते त्यालाच हायपोर्थमिया असे म्हणतात. शरीराच्या सामान्य तापमानाच्या  $98.6^{\circ}\text{F}$  ( $37^{\circ}\text{C}$ ) तुलनेत, शरीराचे तापमान  $95^{\circ}\text{F}$  ( $35^{\circ}\text{C}$ ) पर्यंत खाली येते. जेव्हा शरीराचे तापमान अत्यंत कमी धोकादायक स्थिती पर्यंत येते, तेव्हा त्याचा अत्यंत वाईट परिणाम मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांच्या कार्यावर होतो आणि म्हणूनच हायपोर्थमिया हे नेहमी आपात्कालीन स्थिती म्हणून मानले पाहिजे.

### **हिमबाधा (frostbite) म्हणजे काय?**

हिमबाधा हे हायपोर्थमियापेक्षा वेगळे आहे. हिमबाधा हे अधिक स्थानिकीकृत असते. हिमबाधाचा परिणाम हदयापासून दूर असलेल्या शरीराच्या भागांवर किंवा अति प्रमानात सतत थंड हवामानाच्या संपर्कात आलेल्या भागांवर होतो. हायपोर्थमियाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. हात किंवा पायांवर हिमबाधेचा परिणाम झालेल्या व्यक्तीला सुदृढा हायपोर्थमिया होऊ शकतो.

जेव्हा शरीर  $0^{\circ}\text{C}$  ( $32^{\circ}\text{F}$ ) किंवा त्याहून कमी तापमानाच्या संपर्कात येते तेव्हा हिमबाधा होऊ शकते ज्याचा परिणाम रक्तवहिन्या संबंधीचा संकोचनामध्ये होतो. परिणामी रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे शरीरातील पेशींना पुरेशी उष्णता मिळत नाही व शरीरातील पेशी व ऊर्तीमध्ये बर्फाच्या क्रिस्टल्सची निर्मिती होते

रोखण्यासाठी ऊतक. हिमबाधा किंवा फरॉस्टबाईट होण्यासाठी शरीरातील हात, पाय आणि उघड असलेले अवयव उदा. कान, नाक आणि ओठ हे सर्वात जास्त संवेदनशील असतात.



**हायपोर्थमिया हिमबाधापेक्षा (फरॉस्टबाईटपेक्षा) वेगळे कसे आहे?**

हिमबाधाचा परिणाम हदयापासून दूर असलेल्या शरीराच्या भागांवर किंवा अति प्रमाणात सतत थंड हवामानाच्या संपर्कात आलेल्या भागांवर होतो तर हायपोर्थमियाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. हात किवापायांवर हिमबाधाचा परिणाम झालेल्या व्यक्तींनमध्ये शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे हायपोर्थमियाचा सुदृढा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शरीराचे तापमान अधिक कमी होते.

### ३.७.२.१. जीवधेणी परिस्थिती ओळखणे

हायपोर्थमिया (Hypothermia)	हिमबाधा (frostbite)
<b>प्रौढः(Adults)</b> शरीर कंपने किंवा थरथरणे थकवा गोंधळून जाणे	त्वचेच्या कोणत्याही भागात लालसरपणा किंवा वेदना हे हिमबाधाचे पहिले लक्षण असू शकते. एक पांढरा किंवा पिवळसर राखळी रंगाचा त्वचेवर
थरथरणारे हात स्मृतीभ्रंश अस्पष्ट बोलणे तंद्री किंवा गुंगीत असणे	त्वचा असामान्यपणे टणक किंवा मेणासारखी वाटणारी सुन्नपणा -बाधित व्यक्तीला प्रभावित भागांमध्ये दना
<b>अर्भकः (infants)</b> चमकदार लाल, थंड त्वचा खूप कमी उत्साही	

३.७.२.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना  
विशिष्ट उपाय

सर्दीशी संबंधित आजारांच्या बाबतीत,

- १) पीडितेला थंडीच्या संपर्कातून उबदार खोलीत किवा निवाच्यात हलवा.
- २) प्रभावित भागाला उबदार करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या पिशव्या (hot water bags) किंवा बॉटलचा वापर करु शकता.
- ३) इलेक्ट्रिक वॉर्मर किंवा इतर कोरडे गरम करणारे स्त्रोत्राचा वापर नका कारण यामुळे जळणे किंवा भाजण्याची शक्यता असते.
- ४) बाधित व्यक्तीला चालायला किंवा शरीराचा प्रभावित भागाला वापराला लावू नका.
- ५) फोडे आले असल्यास, ते फुटु नयेत किंवा पीडिताला ते फोडू देऊ नयेत याची काळजी घ्या.
- ६) पीडितेने परिधान केलेले ओले कपडे काढून टाका.
- ७) जर पीडित व्यक्ती शुद्धीवर आणि सतर्क असेल, तर तुम्ही त्याला चहा, कोमट दूध किंवा कोणत्याही प्रकारचे एनर्जी फूड जसे चॉकलेट इ. देऊ शकता.
- ८) डोके आणि मानेसह शरीर ब्लॅकेटमध्ये गुंडाळून उबदार आणि कोरडे ठेवा.
- ९) जर पीडित व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर त्याचे मूल्यांकन करून त्याला CPRकिंवा, सहाय्यक श्वासाची आवश्यकता भासु शकते.

**टीप:** जर तुमच्याकडे गरम पाण्याची बाटली/पिशवी किंवा ब्लॅकेट उपलब्ध नसेल आणि तुम्हाला आरामदायी असेल किंवा तुम्ही इच्छुक असाल, तर त्वचेपासून त्वचेच्या संपर्काद्वारे तुम्ही स्वतःच्या शरीरातील उण्ठा पीडिताला उबदार करण्यासाठी वापरु शकता.

**खबरदारी:** शरीराच्या प्रभावित भागाची त्वचा संवेदनहिन किंवा सुन्न झाल्यामुळे हिमबाधांनी पिढीत व्यक्ती या बदल अनेकदा अनभिज्ञ असू शकतो. अशा परिस्थितीत, पीडित व्यक्ती स्वतःला हानी किंवा ईंजा पोहोचवू शकतो. अशा पीडित व्यक्तीला स्थिर करताना त्याला शरीरातील प्रभावित भागाला घासणे औरखडणे किंवा मालिश करु देऊ नये याची आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

### ३.७.३. सुरक्षित वाहतूक आणि संदर्भ

उपमाघाताच्या रुग्णांमध्ये आणि अति उण्ठेमुळे परिणाम झालेल्या व्यक्तीला उलटया होत असतील, तर येथे संदर्भ सेवेला (रेफरल आणि ट्रान्सपोट) विशेष महत्त्व असते. अशा प्रकरणांमध्ये CHO ला माहिती देऊन तुम्ही नजिकच्या आरोग्य सुविधेकडे संदर्भित करण्यासाठी योजना आखली पाहिजे.

### ३.७.४. पाठपूरावा काळजी

उण्ठेशी संबंधित आजार बहुतेक सामान्य उपायांनी किवा उपचार पूर्ण झाल्यानंतर नियंत्रित केले जातात आणि त्यांना पाठपूरावा काळजीची आवश्यकता नसते. तथापि, प्रत्येक केस ही वेगळी असते. ज्या एमओ किवा सीएचओ ने रुग्णावर उपचार केले आहे आणि त्यांनी काही कारणांमुळे जसे दुखापती किंवा अंतर्निहित विकार इत्यादी पाठपूरावा काळजीचा सल्ला दिलेला आहे, अशा वेळेस तुम्ही आशा सोबत त्या रुग्णाला उपचाराचे पालन करण्यास व इतर बाबीकरिता मदत करावी.

### ३.७.५. समुदाय स्तरावर प्रतिबंधात्मक काळजी आणि जागरुकता निर्माण करणे.

सामान्यतः उण्ठेचे आजार हे स्वयं मर्यादित असतात आणि ते टाळता येण्यासारखे असतात. त्यासाठी तूम्ही खालील खबरदारी उपायांचा वापर करून समाजात जागरुकता निर्माण करू शकता.

- १) उन्हाळ्यात सैल फिटिंगचे, हलक्या रंगाचे कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना डोके नेहमी झाकून ठेवावे.
- २) थेट सूर्यप्रकाश टाळा (विशेषत: दुपारच्या वेळी).
- ३) सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्या. ज्या व्यवसायांसाठी घराबाहेर काम करणे आवश्यक असते, तिथे ठराविक अंतराणे वारंवार विश्रांती घ्या.
- ४) उण्ठ आणि दमट हवामानात जोरदार शारीरिक हालचाली टाळा.
- ५) उण्ठ हवामानात हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ आणि पाणी घ्या.

### सर्दीमुळे होणाऱ्या आजारांसाठी:


- १) हिवाळ्यात किंवा थंड हवामान लोकरीचे उबदार बहुस्तरीय कपडे घाला. अति जास्त थंड असलेल्या प्रदेशात लोकरीचे उबदार बहुस्तरीय कपड्यांसोबतच पाय, हात, हनुवटी आणि कान यांसारखे अंग पुरेशा प्रमाणात झाकून टाळा.
- २) बर्फ, व पाणवठे इत्यादींसारख्या अति थंडीच्या जागेशी दीर्घकाळ आणि थेट संपर्क टाळा.
- ३) तूप व शेंगदाणे सारख्या शरीराला गरम करण्यास मदत करणाऱ्या व स्थानिक पातळीवर उपलब्ध पदार्थांचे सेवन करा.
- ४) व्यायाम किंवा नियमित शारीरिक हालचाली शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते.

### ३.८. ऐलर्जीचा तीव्र प्रतिक्रिया

#### ३.८.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

ऐलर्जी होणे जरीसामान्य असले तरी, काही वेळा ऐलर्जीच्या प्रतिक्रिया जीवघेणी असू शकतात. ऐलर्जीच्या तीव्र किंवा गंभीर प्रतिक्रिया दोन प्रकारच्या असू शकतात. त्यांची धोक्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

- पहिल्या प्रकारात ओठांवर, जीभ, चेहरा आणि घसा यांना सूज येते. ज्यामुळे घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होतो. काहीवेळा गुप्तांग, हात आणि पायावर सुदधा सूज येऊ शकते.
- दुसऱ्या प्रकारात रक्तदाब अचानक प्रचंड प्रमाणात घसल्यामुळे रुग्ण शॉक मध्ये जावून मुच्छित किंवा बेशुद्ध होऊ शकतो हे चक्कर येणे, मानसिक गोंधळ, कमकुवत आणि जलद नाडी, थंडगार निस्तेज त्वचा, मळमळ आणि उलटया यासारख्या लक्षणांसह दिसून येते.



कधीकधी सौम्य ऐंलर्जीच्या प्रतिक्रिया गंभीर प्रतिक्रियेमध्ये परावर्तीत होऊ शकतात. म्हणून सौम्य ऐंलर्जीच्या खालील लक्षणांपासून सुदधा सावध असणे महत्त्वाचे आहे :

- शिंका येणे, डोळे, तोंडाचा आतिल वरचा भाग आणि नाकाला खाज येणे, भुजलेले नाक, सुजलेले लालसर डोळे आणि डोळ्यातून सतत पाणी येणे.
- तोंडात मुंग्या येणे, विशेषत: अन्नाच्या ऐंलर्जीमुळे.
- संपूर्ण शरीरावर लालसर चटट्यासोबत खुप खाज सुटणे.

### ३.८.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

#### विशिष्ट उपाय

ऐंलर्जीच्या उपचाराचे व्यवस्थापन दोन विभागांमध्ये विभगलले आहे: इतिहास घेणे (History taking) आणि लक्षणात्मक उपचार

#### इतिहास घेणे (History taking)

जर ती व्यक्ती बोलू शकत असेल, तर अलर्जी कशामुळे झाली याचा विस्तीर्ण इतिहास स्पष्टीकरणासोबत घ्यावा जेणेकरून भविष्यात ती टाळता येईल. जर ती व्यक्ती बोलू शकत नसेल, तर ऐंलर्जी सुरु झाली तेव्हा तिच्या / त्याच्या सोबत कोण होते ते विचारा. तुम्ही सोबत असलेल्या व्यक्तिला ऐंलर्जी होत असलेल्या रुग्ण वरील उल्लेखलेल्या कोणत्याही ऐंलरजनच्या संपर्कात आला आहे काय हे विचारा. समजा ते नसल्यास, रुग्ण पहिल्यादाच अशा कोणत्या पदार्थाच्या संपर्कात आला कि ज्या नंतर त्याला ऐंलर्जीच्या लक्षणाची सूरवातझाली हे विचारा. जर त्या व्यक्तीला याआधी सुदधा ऐंलर्जीची प्रतिक्रिया आली असेल, तर त्या वेळी त्याचे कारण काय होते ते विचारा.

#### लक्षणात्मक उपचार:

बच्याच वेळा ऐंलर्जीच्या व्यक्तीमध्ये आपण मागील प्रकरणात शिकल्याप्रमाणे लक्षणे दिसतात. योग्य आणि तात्काळ प्रथमोपचार रुग्णाला धोकादायक अशा अन्नाफिलेक्सिस शॉकमध्ये जाण्यापासून वाचवू शकतो. काहीवेळा त्वचेवरिल किरकोळ लालसरपणा किंवा शुल्क खाजे काही मिनिटांतच तीव्र प्रतिक्रियेमध्ये परावर्तित होउ शकते आणि म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अशा परिस्थितीत प्रथम मदतीसाठी कॉल करा आणि नजिकच्या सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच सीएचओ यांना केस बदल तयारीत राहाण्यासाठी त्वरीत कळवा. मदत येईपर्यंत रुग्णाला स्थिर करण्यासाठी खालील बाबी करत रहा.

- १) व्यक्तीला सपाट करून पाय वर ठेवा.
- २) व्यक्तीला धीर ढ्या.
- ३) घट्ट कपडे सैल करा.
- ४) खाज पासून तात्पुरता आराम मिळण्यासाठी अंगावर थंड किंवा ओलसर कापड लावा.
- ५) व्यक्तीला सावलीत हलवा कारण उण्ठेमुळे लक्षणे बिघडू शकतात.

### **खबरदारी:**

- रुग्णाला उभे राहण्यास किंवा हालचाल करण्यास परवानगी देऊ नका.
- त्यांना बसलेल्या, उभे किंवा सरळ स्थितीत ठेवू नका.
- इतर कोणतेही औपध देऊ नका.
- जर ती व्यक्ती श्वास घेत असेल किंवा बेशुध्द असेल तर त्याला तोंडावाटे अन्न किंवा पाणी देऊ नका.

### **३.८.३. सुरक्षित वाहतूक आणि रेफरल**

उपस्थित लक्षणांच्या आधारे रुग्णाची परिस्थिती जीवघेणी आहे कि नाही हे ओळखावे आणि त्या नूसार सर्व प्रथम मदतीसाठी कॉल करावा. त्या शिवाय नजिकच्या सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्र तसेच सी एच ओ यांना संदर्भित केस घेण्याच्या तयारीबद्दल कळवावे.

### **विभाग ३.१.१४ पहा**

#### **३.८.४. पाठपुरावा काळजी**

जे रुग्ण ऐलर्जीच्या प्रतिक्रियेला सामोरे गेले आहे अशा रुग्णांसाठी पाठपुरावा काळजी अत्यंत महत्वाची आहे. उपचारानंतर रुग्णाला आवश्यक असणाऱ्या काळजचा उपचारासी काही संबंध नसतो परंतु भविष्यात पुन्हा तो / ती या ऐलरजिच्या प्रतिक्रियेला सामोरे जावू नये किंवा या घटना टाळण्यासाठी पाठपुरावा काळजी महत्वाची असते.

अंताफिलेक्ससच्या किंवा अति गंभीर ऐलर्जीच्या प्रतिक्रियांमध्ये तुम्ही रुग्णाला ऐलर्जन किंवा ज्या वस्तुंमुळे ऐलरजी झालेली आहे हे ओळखण्यास त्याचा मागाल संपूर्ण वैद्यकिय इतिहास व त्याला ज्या वस्तुंमुळे ऐलरजी झालेली आहे ती टाळण्यासाठी असलेले प्रतिबंधात्मक उपाय या संबंधित शिक्षित करु शकता. परिस्थितीची पुनरावृत्ती झाल्यास ही माहिती उपयुक्त ठरु शकते.

#### **३.८.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता**

प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे :-

ऐलर्जी ही एक अशी स्थिती आहे ज्या मध्ये आपले शरीर श्वासादवारे किंवा गिळल्यादवारे शरीराच्या आत मध्ये प्रवेश केलेल्या परकीय पदार्थावर प्रतिक्रिया देते. या प्रतिक्रियेमुळेसामान्यतः नाक, घसा, कान, त्वचा आणि पोटात लक्षणे दिसून येतात. ऐलर्जीची प्रतिक्रिया सहसा काही मिनिटांतच सुरु होते. यापैकी खालील काही परकीय पदार्थाचा ऐलर्जन म्हणुन ऐलर्जीची प्रतिक्रियामध्ये समावेश आहे. परंतु ते इतकेच मर्यादित न राहता इतर बाबींमुळे सुदधा होऊ शकते.

- हवेतून पसरणारे ऐलर्जन जसे कि परागकण, प्राण्यांचा कोंडा, धूळ, माइटस आणि बुरशी.
- काही खाद्यपदार्थ विज्ञेपतः शेंगदाणे, गहू, मासे, होलफिळा, अंडी आणि दूध.
- कीटकांचा डंख चावा जसे की मधमाशी, विंचू इत्यादी.


- औषधे मुख्यतः पेनिसिलिन किंवा पेनिसिलिन आधारित प्रतिजैविक.
- लॅटेक्स किंवा त्या सारख्या इतर वस्तुंच्या संपर्कात आल्या नंतर ऐलर्जित प्रतिक्रिया होऊ शकतात.

एखादया व्यक्तीला ज्या वस्तुमुळे ऐलर्जी होते त्या वस्तुमुळे दुसऱ्या व्यक्तीला सुदधा ऐलर्जी होइल हे जरुरी नाही. थोडक्यात प्रत्येक व्यक्तीच्या ऐलर्जिच्या प्रतिक्रिया विषेश आणि वेगवेगळ्या असतात आणि त्याची तिब्रता तो व्यक्ती त्या ऐलरजनला सामोरे गेल्या नंतरच माहिती होऊ शकते म्हणूनच जे रुग्ण ऐलरजिनच्या प्रतिक्रियेला सामोरे गेले आहेत, अशांमध्ये त्यांचा पूर्व वैदयकिय इतिहास फार महत्वाचा असतो.

### ३.९. जप्ती / मीर्गी (फिट)

#### ३.९.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

जप्ती (मीर्गी) आधात प्रौढ आणि मुले दोघांमध्येही अनेक अर्तर्गत वैदयकिय कारणामुळे येवू शकतात. फिट किंवा जप्ती होत असलेल्या रुग्णांमध्ये खालील गोष्टींची खात्री करा:



फिट संपूर्ण शरीरावर (सामान्यीकृत) किंवा काही भागांवरच (फोकल) परिणाम करत आहेत का ते ओळखा.

- १) सामान्यीकृत किंवा Generalized फिटसमध्ये संपूर्ण शरीर थरथरत असते. (व्यक्ती जमिनीवर असते आणि त्याचे शरीर जोरदारपणे थरथरत असते. तो गोंधळलेला दिसू शकतो किंवा चेतना गमावलेला सुदधा असू शकतो.
- २) फोकल फिटसमध्ये शरीराच्या फक्त काही भागांचा समावेश असतो (व्यक्तीमध्ये काही हालचालींची वारंवार पुनरावृत्ती होत असते उदा. तोंड चघडणे, डोळे उघड झाप करणे, शरीराचा काही विशिष्ट भाग लयबद्ध पदधतीने वारंवार मुरगडणे).

#### ३.९.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

जर तुमच्या समोर एखादया व्यक्तीला जप्ती किंवा मीर्गी होत असेल तर त्या व्यक्तीच्या हालचालीवर मर्यादा घालणाऱ्या किंवा थांबविणाऱ्या काहीही गोष्टी करू नये. तो रुग्ण जप्ती/ मीर्गा दरम्यान काही अडथळ्यांमुळे स्वतःला इजा तर पोहचवत नाही याची खात्री करा. हे सुनिश्चित करण्यासाठी आपण खालील चरणांचे अनुसरण करू शकता:

- १) आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवा (उदा. आजूबाजूच्या वस्तूंमुळे इजा होऊ नये म्हणून उशा ठेवाव्यात, मार्गात असलेल्या व रुग्णाला आणखी इजा होऊ शकतील अशा कोणत्याही वस्तू काढून टाका).
- २) रुग्णाच्या दातांमध्ये स्वच्छ कापड ठेवा जेणेकरून तो जीभेला चावु शकणार नाही.
- ३) फिट्स थांबल्यानंतर (recovery position) रुग्णाला पुर्णप्राप्ती स्थितीत ठेवा.

#### **खबरदारी**

- व्यक्तीचे तोंड उघडे ठेवण्याचा प्रयत्न करु नका.
- व्यक्तीला दाबून ठेवू नका किवा त्याच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न करु नका किवा त्याचे हात व पाय दाबून ठेवू नका.
- जोपयंत व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याला पाणी किंवा अन्न देऊ नका.

#### **३.९.३. सुरक्षित वाहतूक आणि रेफरल**

तुम्ही व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये शिकल्याप्रमाणे, फिट येत असलेल्या व्यक्तीच्या हालचालीवर तुम्ही कधीही प्रतिबंध किंवा नियंत्रण करु नये. फिट्स येत असताना व्यक्तीला हलवू किवा संदर्भित करु नये. तुम्हाला फिट्सचा रुग्ण आढळताचमदतीसाठी कॉल करा व नजिकच्या सीएचवो ला संदर्भित सेवांसाठी माहिती देत रहा. फिट होत असलेल्या व्यक्तीला सीटी स्कॅनची उपलब्धता असलेल्या सुविधेकडे संर्दभित करणे आवश्यक असते. लक्षात ठेवा की जेव्हा व्यक्तीला फिट्स येणे थांबते व त्याच्या हालचाली स्थिर होतात तेव्हाच तुम्ही रुग्णाला हलवावे किवा संदर्भित केले पाहिजे.

#### **३.९.४. पाठपुरावा काळजी**

फिट किंवा मीर्गीच्या रुग्णांना सामान्यतः दर्घकाल उपचाराची गरज असते. त्या मध्ये सुदधा जर फिट्स किंवा मीर्गीचे कारण स्पष्ट नसेल तर उपचाराचा कालावधी अधिक लांबू शकतो. यासाठी रुग्णाचा सखोल वैदयकिय इतिहास घेणे अत्यंत आवश्यक असते. सोबतच गरजेनूसार सर्व प्रकारच्या तपासण्यासुदधा कराव्या लागतात. म्हणूनच तुम्ही जेव्हा कधी फिट किंवा मीर्गीचा रुग्णाच्या सानिध्यात येतात तेव्हा अति सर्तक असले पाहीजे जेणे करून ते तुम्हाला योग्य वैदयकिय इतिहास आणि निदानास मदत करेल.

एकदा रोगनिदान स्थापित झाल्यानंतर, रुग्णाला उपचारांचे पालन व उपचार औषधांचे दुष्परिणाम इत्यादी बाबतीत मदतीची आवश्यकता असू भासू शकते जे तुम्ही आरोग्यसेवक सोबतगृहभेटी दरम्यान मदत करु शकता. रुग्णाला आवश्यक आधार मिळावा यासाठी तुम्ही कुटुंबाला त्याच्या परिस्थितीबद्दल शिक्षित करून योग्य समुपदेशन करावे. हे करीत असताना रुग्णाला तसेच कुटुंबाला विकाराची वैशिष्ट्य, औषधे, औषधांचे संभाव्य दुष्परिणाम, पुनरावृत्ती इत्यादी बद्दल सुदधा माहिती देऊन जागृत केले पाहिजे.

फिट्स किंवा मीर्गीची पुनरावृत्तीची घटना लगेच सीएचओ ला कळवावी जेणे करून लगेच योग्य उपचार करता येतील. व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, त्याला योग्य प्रशासक काळजी मिळते किंवा नाही याची खात्री करा. AB-HWCद्वारे प्रदान केले जाणाऱ्या उपशामक काळजी सेवांशी लिंक करा आणि व्यक्तीला संकटावर मात करण्यासाठी व आलेल्या परिस्थिशी सामोरे जाण्यासाठी मनोसामाजिक समर्थन प्रदान करा.

### ३.९.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्मिती

समाजात समुदाय स्तरावर मीर्गी किंवा जप्ती यासंबंधीत जागरूकतेचा अभाव रुग्णाला उपचार आणि काळजी प्रदान करण्यात अडथळा म्हणून काम करतो. सर्व प्रकारच्या मीर्गी किंवा जप्ती टाळता येण्याजोग्या नसतात परंतु अपघात, स्ट्रोक, हृदयविकार, संक्रमण आणि प्रसूतीशी संबंधित घटनांमुळे झालेल्या आघातांमुळे होणारे दौरे काही प्रमाणात टाळता येतात. तुम्ही एक जवाबदार आशा म्हणून समाजाला मीर्गीच्या कारणांबद्दल, त्याला टाळता येणारे उपाय व उपचाराचे उपलब्ध उपाय या बदल जागरूकता पसरवू शकतो.

समाजात जागरूकता पसरवण्यासाठी खालील काही महत्त्वाचे संदेश तुम्ही वापरु शकता

- समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी लसीकरणास प्रोत्साहन देणे(जेणेकरून समाजाला टाळता येण्याजोग्य संसर्गापासून संरक्षण मिळावे )
- गर्भवती महिलांना योग्यANCमिळत आहे कि नाही याची खात्री करणे.
- डोक्याला दुखापत टाळण्यासाठी सुरक्षा उपायांबाबत जागरूकता निर्माण करणे.
- स्ट्रोक आणि इतर हृदयरोग टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.

### ३.१०. गुदमरणे

जरी लहान मुलांमध्ये गुदमरणे अधिक सामान्य आहे, हे प्रौढांमध्ये देखील होऊ शकते. ज्या वस्तूंमुळे पीडितेचा श्वास गुदमरला असेल, ती वस्तू गळ्यात अडकून राहु शकते. अशा परिस्थितीत पीडितेला श्वास घेण्यास किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते आणि कधीकधी त्याची त्वचा निळी पडू शकते.

#### ३.१०.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

काही प्रकरणांमध्ये गुदमरणे हे जीवघेणे असू शकते. कारण पीडित व्यक्तीमध्ये ज्या वस्तूंमुळे गुदमरण्याची परिस्थिती आलेली आहे ती श्वसन मार्गात अडथळा निर्माण करून मेंदुला मर्यादित ऑक्सिजनचा पूरवठा करते. ऑक्सीजन शिवाय मेंदू फक्त काही मिनिटांसाठीच काम करतो. म्हणून गुदमरणेच्या रुग्णांमध्ये त्याला लवकरात लवकर मदत करणे महत्त्वाचे असते. ज्या व्यक्तिला गुदमरण्याची स्थिती झालेली आहे, तो सतत जोपयंत अन्न किंवा द्रव घस्यातुन बाहेर पडत नाही तो पर्यंत सतत खोकलत असतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये, वस्तू, अन्न किंवा द्रव घसातच अडकून राहतात आणि ऑक्सिजन पुरवठा खंडित करतात. आपातकालीन स्थितीमधील जीवघेणी परिस्थितीमध्ये खालील लक्षणे दिसू शकतात.

- पीडित व्यक्तीला बोलणे, खोकलणे, आवाज करणे किंवा श्वास घेता येत नाही.
- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ओठ, त्वचा किंवा नखांवर निळसर रंगाची छटा येते.

#### ३.१०.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

### विशिष्ट उपाय:

ज्या वस्तूमळे पीडितेचा श्वास गुदमरला आहे, ती वस्तू गळ्यामध्ये अडकुन असू शकते. अशा परिस्थितीत, पीडितेला श्वास घेण्यास किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते आणि कधी कधी त्वचा निळी सुदधा पडू शकते.

खाली दिलेली तक्ते गुदमरल्याच्या केसचे व्यवस्थापन कसे करायचे ते दर्शविते. यापैकी कोणतीही एक पद्धत गुदमरल्या केसच्या व्यवस्थापनात वापरली जाऊ शकते.


### प्रौढांसाठी:

पायरी १	व्यक्तीला धीर द्या.
पायरी २	त्या व्यक्तीला पुढे वाकवा जेणेकरून डोके छातीपेक्षा खाली असेल.
पायरी ३	शक्य असल्यास त्या व्यक्तीला खोकलण्यास प्रोत्साहित करा.
पायरी ४	तुमच्या तळ हाताने खांद्याच्या ब्लेडच्या दरम्यान पाठीवर कमीत कमी पाच वेळा जोरदार धाप दया.



### किंवा

पायरी १	पीडिताच्या मागे उभे रहा आणि दोन्ही हात त्याच्या/ तिच्या पोटाच्या वरच्या भागावर ठेवा. गुदमरणारा रुग्ण लहान असल्यास, स्वतःला त्याच्या उंचीनुसार स्वताला उंचीवर ठेवा. गुदमरणारी रुग्ण गर्भवती महिला असल्यास, आपले हात तिच्या छातीच्या खाली आणि पोटाच्या वर या पातळीत ठेवा.
पायरी २	पिढीताला पुढे झुकवा.
पायरी ३	तुमची मुठ घट्ट करा आणि ती नाभी आणि स्तनाच्या हाडाच्या पायथ्या मध्ये ठेवा.
पायरी ४	या हाताला दुसऱ्या हाताने घटट पकडा आणि झापाटयाने आत आणि वरच्या बाजुला खेचा.
पायरी ५	या पदधतीचे कमीत कमी पाच वेळा पुनरावृत्ती करा.
<b>लहान मुलांसाठी:</b>	
पायरी १	लहान मुलाला आपल्या गुडध्यावर ठेवा.



पायरी २	एखाद्या प्रौढ व्यक्तीला वापरल्या जाणाऱ्या जोरापेक्षा कमी जोर वापरुन खांद्याच्या ब्लेडच्या दरम्यान त्याच्या पाठीवर थाप द्या. मुलाच्या खांद्याच्या ब्लेडमध्ये हाताची टाच वापरुन कमीत कमी ५ वेळा पर्यंत बँक स्लॅप किंवा थाप द्या.
<b>बाळासाठी:</b>	
पायरी १	बाळाला तुमच्या हातावर कोणीच्या खाली( Below elbow) बाजूने ठेवा.
पायरी २	एखाद्या लहान मुलाला वापरल्या जाणाऱ्या जोरापेक्षा कमी जोर वापरुन खांद्याच्या ब्लेडच्या दरम्यान त्याच्या पाठीवर थाप द्या. बाळाच्या खांद्याच्या ब्लेडमध्ये हाताची टाच वापरुन कमीत कमी ५ वेळा पर्यंत बँक स्लॅप किंवा थाप द्या.

टीप: गुदमरणारा रुग्ण बेशुद्ध असल्यास, या तंत्रांचा प्रयत्न करु नका. ज्या वस्तुमुळे रुग्णाला गुदमरणे होत आहे ती शोधा आणि दिसत असेल तरच काढा. रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलला संदर्भित करा.

### ३.१०.३. सुरक्षित वाहतूक आणि संदर्भ

विभाग ३.१.३

#### ३.१०.४. पाठपुरावा काळजी घेणे.

साधारणपणे गुदमरल्यामुळे होणारे धोके अल्पकालीन असतात आणि त्यांना उपचारानंतरची काळजीची आवश्यकता नसते. तथापि, आशा म्हणून उपचारानंतर गुंतागुंतीचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही आरोग्य सेवक पीडितेला भेट देऊ शकता.

### ३.१०.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्मिती

लहान मुले किंवा प्रौढ लोक सुदधा कित्येकदा खाल्लेल्या वस्तूंपासून चुकून गुदमरतात. तथापि, अनेकदा खूप पटकन खाताना किंवा तोंडात अन्न असताना बोलतांना, धूर ओढतांना (choking on the soot of the smoke) सुदधा गुदमरणे होऊ शकते. एक आशा म्हणून अपघातामुळे होणाऱ्या गुदमरण्यापासून कसा बचाव करावा यासाठी खालीलप्रमाणे समाजात जागृकता निर्मान करु शकता.

१. लहान मुलांना खेळणी, नाणी, बाटलीच्या टोप्या, बॅटरी इ. लहान वस्तूंभोवती लक्ष न देता एकटे सोडू नका.
२. जातांना किंवा पिताना सतर्क राहा. लहान मुले खाताना किंवा पिताना त्यांच्यावर देखरेख ठेवा. जेवताना बोलणे / हसणे किंवा खूप जलद खाणे या सर्व गोष्टींसाठी पालकांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षणादवारे परावृत्त करावे.
३. जेवताना नेहमी पाणी स्वतःजवळ ठेवण्याची सवय लावणे.
४. गुदमरल्यामुळं होणारा अडथळा कसा दूर करावा याबद्दल समुदायाला शिक्षित करा. स्वयंसेवक, शाळकरी मुले इ. यांना हे सहजपणे शिकवता येईल.

### ३.११. विषबाधा

#### ३.११.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

घराच्या आत आणि बाहेर सहज उपलब्ध असलेल्या अशा कोणत्याही पदार्थांमुळे विषबाधा होऊ शकते. विषबाधाची प्रकरणे अपघाती किंवा हेतुपरस्पर अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. हेतू विचारात न घेता तुम्ही एक आशा म्हणून विषबाधाच्या प्रकरणांची नेहमी सीएचओ कडे तात्काळ माहिती देली पाहीजे. त्याच बरोबर रुग्णाला स्थिर करण्यासाठी आवश्यक प्राथमिक उपचार देऊन नजिकच्या योग्य आरोग्य सुविधा केंद्रावर संदर्भित करण्याची सुविधा दिली पाहीजे.

विषबाधाची काही जीवघेणी लक्षणे खलील प्रमाणे आहेत :

विषबाधाचे परिणाम पदार्थ, त्याचे प्रमाण, संपर्काचा प्रकार आणि कालावधी तसेच पीडित व्यक्तीचे वय, वजन आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असतात.

विषबाधाच्या संभाव्य लक्षणे खलील प्रमाणे आहेत :

- मळमळ आणि उलट्या
- अतिसार
- पुरळ
- तोंडाभोवती लालसरपणा किंवा फोड येणे
- कोरडे तोंड
- तोंडातुन लाळ येणे किंवा फेस येणे
- श्वास घेण्यास त्रास
- डोळयाची बाहुली सामान्य पेक्षा जास्त विस्तारित होणे (Dilated pupils) किंवा सामान्य पेक्षा कमी

संकृचित होणे (smaller than normal )

- गोंधळाची स्थिती
- मूळ्य येणे
- थरथरणे, जप्ती किवा मीर्गी येणे

### ३.११.२. व्यवस्थापनमार्गदर्शक सुचना

#### विशिष्ट उपाय

ज्या व्यक्तीने विषारी पदार्थाचे ग्रहण किंवा अपघाती श्वासात ओढून घेतले आहे त्याला त्वरित स्थिर करणे हि प्राथमिकता असली पाहीजे. त्याच बरोबर त्याला शक्य तितक्या लवकर नजिकच्या आरोग्य सुविधांकडे संर्दभित केले पाहिजे. व्यक्तीला धीर द्या. व्यक्तीने विष तोडादवारे घेतले असल्यास व्यक्तीचे तोंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्याला पाण्यानी खळखळून गुळण्या करायला सांगणे. जर व्यक्तिने विष श्वासात ओढून घेतले असेल तर त्याला / तिला जिथे पुरेशी ताजी हवा खेळती आहे अश्या ठिकानी हलवा जेणेकरून त्याला / तिला श्वास घेण्यासाठी मदत मिळेल.

#### खबरदारी

- व्यक्तीला उलट्या करायला लावू नका.
- व्यक्तीला काहीही खायला किवा प्यायला लावू नका.

### ३.११.३. सुरक्षित वाहतूक आणि संदर्भ

संदर्भ ३.१.३ पहा.

### ३.११.४ पाठपुरावा काळजी

संदर्भ ३.१.४ पहा.

### ३.११.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्मिती

विषबाधाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात टाळता येण्यासारखी आहेत आणि ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हानिकारक पदाथांशी संपर्क टाळणे.

विषबाधा रोखण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही खालील संदेशाचा वापर करु शकता:

- सर्व घरगुती पदार्थ ज्यांमुळे विषबाधा होऊ शकते ते मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. त्यांना मुलांचा हात पोहचू शकणार नाही अशा उंच ठिकानी ठेवा किवा कपाटामध्ये लॉक करून ठेवावे.
- क्लीनर आणि रसायने वापरता तेव्हा हातमोजे सारखे संरक्षणात्मक कपडे घाला.
- जर तुम्ही घराच्या आत रसायने वापरत असाल, तर दरवाजे व खिडक्या उघडया ठेवून हवा खेळती राहू दया.

- रसायने मिसळू नका कारण मिश्रित रसायने विषारी होऊ शकतात.
- औषधे आणि रसायने यांना त्यांच्या मूळ कंटेनरमध्येच ठेवा आणि अशा प्रत्येक कंटेनरवर लेबल लावा.
- जुनी किवा कालबाह्य झालेली औषधे, तसेच घरगुती घरगुती सामुग्री याची विल्लेवाट लावा.
- बनावट मद्य पिझु नका.

## ३.१२. जवळजवळ बुडणे


### ३.१२.१. जीवघेणी परिस्थिती ओळखणे

एखाद्या व्यक्तीच्या नाकात आणि तोंडात पाणी घुसल्याने होणाऱ्या गुदमरल्याला संदर्भ देण्यासाठी आपण सामान्यतः "बुडणे" हा शब्द वापरत असलो तरी, "जवळ - जवळ बुडणे" हा योग्य शब्द आहे ज्याचा अर्थ पाण्याखाली गुदमरुन जवळ - जवळ बुडणे मरणे अशी अवस्था आहे. हि तीच अवस्था आहे जिथे पीडितेचा जीव वाचवण्यासाठी त्वरीत आपात्कालीन काळजीची आवश्यकता असते. जवळ - जवळ बुडण्याचा स्थितीत असलेला व्यक्ती हा बहुधा प्रतिसाद देत नाही हे तुम्हाला AVPUद्वारे कळेल. बुडण्याशी संबंधित इतर जीवघेणी लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

- थंड किवा निळसर त्वचा
- ओटीपोटात सूज
- छाती दुखणे
- खोकला
- उलट्या
- श्वास नाही
- अनियमित श्वास
- नाडी बंद
- नेल बेड मध्ये मंद किवा रक्ताभिसरण नाही  
तोंड, नाक किंवा त्वचा निळी पडणे

### ३.१२.२. व्यवस्थापन मार्गदर्शक सुचना

जवळपास बुडण्याच्या स्थितीमध्ये पिढीत व्यक्ती प्रतिसाद देत नसल्यामुळे, AVPUआणिABCDE मूल्यांकनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण त्याला श्वासोच्छवासास मदतीची आवश्यकता असू शकते. जेव्हा जवळपास बुडण्याच्या व्यक्तीमध्ये तुम्ही **ABCDE** तपासता तेव्हा तुम्ही खाली नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करू शकता:



## विशिष्ट उपाय

बुडण्याच्या किंवा जवळ - जवळ बुडण्याच्या बाबतीत, आपण खालील उपाय करु शकता:

- पीडिताला ताबडतोब पाण्यातून बाहेर काढा.
- श्वासोच्छ्वासाचे मूल्यांकन करा. जर पीडित व्यक्ती श्वास घेत असेल तर त्याला / तिला (recovery position) पुनर्प्राप्ती स्थितीत ठेवा.
- जर पीडित व्यक्ती श्वास घेत नसेल किंवा हालचाल करत नसेल तर त्याला/तिला कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (CPR - सीपीआर) ची आवश्यकता भासु शकते (मागील विभागात दर्शविल्याप्रमाणे)
- व्यक्तीला हाताळताना आणि CPR देतांना खूप सावधगिरी बाळगा कारण त्या व्यक्तीच्या मानेला किंवा मणक्याला दुखापत झालेली राहू शकते. त्यांची मान किंवा डोके हलवू नका किंवा वळवू नका. डोके आणि मान हाताने जागेवर धरून किंवा माने भोवती गळ्यात टॉवेल किंवा इतर वस्तू ठेवून स्थिर करा.
- पिडीताचे ओले कपडे काढा आणि हायपोर्थमिया पासून बचाव करण्यासाठी त्याला ब्लॅकेट ने झाका. (पीडितेचे कपडे काढताना मानेला आधार दया)
- दिसत असलेली कोणतेही वस्तु तण, वाळू किंवा चिखल तोंडातून काढा.
- पीडित व्यक्तीला ताबडतोब नजिकच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये स्थानांतरित करा.

### **३.१२.३. सुरक्षित वाहतूक आणि संदर्भसेवा**

विभाग ३.१.३ पहा.

### **३.१२.४. पाठपुरावा काळजी**

विभाग ३.१.४ पहा.

### **३.१२.५. समुदाय स्तरावर प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करणे.**

१. पाणवठ्याभोवती लहान मुलांना एकटे सोडू नका.
२. लहान मुले असलेले ठिकानी पाण्याने भरलेली भांडी उदा. बादल्या, ढोल, गमला इ उघडी ठेवू नका.
३. वाहन चालवातांना, बोटिंग करताना किंवा पाणवठ्याजवळ खेळताना मद्यपान करणे टाळा.



## **संदर्भ**

1. Williams N, O'Connell PR, McCaskie AW. Bailey and Love's Short Practice of Surgery. 27th ed. Boca Raton, Florida: CRC Press, Taylor & Francis Group; 2018. 326 p.

## परिशिष्टे

### परिशिष्टे I: Cardio-Pulmonary Resuscitation (CPR)

#### प्रौढांमध्ये सीपीआर (CPR in adults)

पायरी १	पीडितेच्या बाजूला गुडघे टेकुन वसा.	
पायरी २	एका हाताची टाच पीडिताच्या छातीच्या मध्यभागी ठेवा.	
पायरी ३	तुमच्या दुसऱ्या हाताची टाच पहिल्या हाताच्या वर ठेवा.	
पायरी ४	तुमच्या हाताची बोटे एकमेकांमध्ये घाला आणि पीडिताच्या फासळ्यांवर दबाव येणार नाही याची खात्री करा.	

पायरी ५	स्वतःला पीडितेच्या छातीच्या वर उभ्या स्थितीत ठेवा आणि आपले हात सरळ ठेवून उरोस्थीवर ४ ते ५ सेमी दाबा.	
पायरी ६	प्रत्येक कम्प्रेशननंतर तुमचे हात आणि स्टर्नममधील संपर्क न गमावता छातीवरील सर्व दबाव सोडा.	
पायरी ७	प्रति मिनिट किमान १०० ते १२० कॉम्प्रेशनच्या दराने पुनरावृत्ती करा (प्रति सेकंदाला २ पेक्षा थोडे कमी).	
पायरी ८	कॉम्प्रेशन आणि रिलीझला समान वेळ लागायला हवा.	

### छातीचे दाबासोबत बचाव श्वास एकत्र करा.

३० दाबानंतर पीडिताला तोंडावाटे तोंडाला श्वास (mouth to mouth breathing) दयावा.

एकूण दोन बचाव श्वास द्या आणि उशीर न करता तुमचे हात परत उरोस्थीच्या वर योग्य स्थितीत करा आणि छातीवर आणखी ३० दाब द्या.

छातीत दाबणे आणि बचाव श्वास ३०:२ च्या प्रमाणात सुरु ठेवा.

पीडित व्यक्तीचा श्वास सामान्यपणे सुरु झाला तरच त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी थांबा अन्यथा पुनरुत्थानात किंवा **CPR** मध्ये व्यत्यय आणू नका.

### फक्त CPR

जर तुम्ही बचाव श्वास देण्यास असमर्थ असाल किंवा तयार नसाल तर हातांनी फक्त CPRद्या.

जर फक्त छातीचे दाब दिले जात असतील तर ते १०० प्रति मिनिट या वेगाने चालू असले पाहिजेत.

पीडित व्यक्तीचा श्वास सामान्यपणे सुरु झाला तरच त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी थांबा अन्यथा पुनरुत्थानात किंवा CPR मध्ये व्यत्यय आणू नका.

### दोन व्यक्ती असतांना CPR

घटनास्थळी दोन प्रशिक्षित कर्मचारी किंवा बचावकर्ते उपस्थित असल्यास, सीपीआर दोन्ही व्यक्तींकडून आलटून पालटून दिला जातो. त्यांनी छातीवर दाब देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपसात समन्वय साधला पाहिजे.

सीपीआर देत असलेले कर्मचारी किंवा बचावकर्त बचाव श्वास देण्यास असमर्थ असतील किंवा तयार नसतील तर फक्त हाताने सीपीआर दिले पाहिजे.

दोन व्यक्ती देत असलेल्या CPR मध्ये, बचावकर्त दर दोन मिनिटांनी आपली पोजीशन अदला बदल करतात. बचावकर्त्यापैकी एक छातीच्या क्षेत्राजवळ स्थित असतो आणि छातीत दाब देतो तर दुसरा पीडिताच्या डोक्याजवळ असतो आणि प्रत्येक ३० दाबांनंतर बचाव श्वास देतो. या मध्ये दोन्ही बचावकर्त्यांना आपली पोजीशन किंवा स्थिती जलद बदलवता येते.

नियमितपणे आणि द्रुतपणे पोजीशन किंवा स्थिती बदलण्याने कॉम्प्रेशनचा दर आणि प्रभाव हा परिणाम कारक होइल याची खात्री होते. दोन व्यक्ती असलेल्या सीपीआर पद्धतीमुळे बचावकर्त्यांना वैद्यकीय मदत येईपर्यंत तासनतास सीपीआर सुरु ठेवता येते.

### लहान मुलांमध्ये छातीत दाब (chest compressions) सुरु करण्याचे संकेत

- जेव्हा कोणतीही नाडीचे ठोके ५ ते १० सेकंदात स्पष्ट होत नाही.
- जेव्हा पल्स रेट ६० / मिनिट पेक्षा कमी असतो.

### मुलांमध्ये सीपीआर (CPR in Children )

प्रौढांसाठी वापरला जाणरा सीपीआर चा अनुक्रम मुलांसाठी देखील वापरला जाऊ शकतो परंतु अनुक्रमात खालील किरकोळ बदल केल्यास ते मुलांसाठी वापरण्यासाठी अधिक योग्य होईल:

- १) छातीत दाब सुरु करण्यापूर्वी प्रारंभिक बचाव श्वास द्या.
- २) मदतीसाठी जाण्यापूर्वी तुम्ही अंदाजे एक मिनिट स्वतःहून CPR करा.
- ३) परिणाम कारक (सुमारे २ इंच) छातीला दाब देण्यासाठी, एक वर्षपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी आवश्यकतेनुसार एक किवा दोन हात वापरा व छातीच्या मध्यभागी किमान १०० प्रति मिनिट या वेगाने कॉम्प्रेशन दद्या .
- ४) डोके मागे झुकवा आणि श्वास ऐकण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवास सामान्यपणे होत नसल्यास, चिमुटदवारे बंद केलेले नाक व तोड आपल्या तोंडादवारे झाकून छाती वर येईपर्यंत फुंकवा. प्रत्येक श्वास १ सेकंदाचा असावा.

**खबरदारी:** साथीच्या काळात श्वास घेणे वगळले जाऊ शकते आणि केवळ हाताने सीपीआर केले दिले जाऊ शकते.

### लहान मुलांमध्ये सीपीआर (CPR in Infants)

लहान मुलांमध्ये नाडी तपासण्यासाठी ब्रॅकियल पल्सला प्राधान्य दिले जाते. ब्रॅकियल पल्स हे हाताच्या कोपन्याच्या मध्यभागी जाणवू शकते. हृदय गति <६० असली तरीही CPR दयावा.

- १) आंतरस्तन रेषेला ओळखा.
- २) आंतरस्तन रेषेच्या मध्यभागाच्या खाली दोन बोटांनी दाबा.

- ३) छातीच्या खोलीच्या साधारणतः 1/3 to 1/2 (सुमारे दीड इंच) खाली दाबा. १०० प्रति मिनिट दराने कमीतकमी १५ सौम्य छातीचे दाब द्या.
- ४) हनुवटी उचलून आणि डोके मागे झुकवुन श्वास मार्ग उघडा. डोके खूप मागे झुकवु नका.
- ५) जर बाळ सामान्यपणे श्वास घेत नसेल किंवा श्वासच घेत नसेल तर बाळाचे तोंड आणि नाक आपल्या तोंडाने झाकून २ हलके श्वास दया. प्रत्येक श्वास १ सेकंद लांब असावा. प्रत्येक श्वासा सोबत बाळाची छाती उठताना दिसली पाहिजे.

**खबरदारी:** साथीच्या काळात श्वास घेणे वगळले जाऊ शकते आणि केवळ हाताने सीपीआर केले दिले जाऊ शकते.

अंतर स्तन रेशा शोधा.



दोन बोटांनी अंतर स्तन रेशा मध्याच्या खाली कम्प्रेशन दया.



छातीला खोलीच्या १/३ ते १/२ कॉम्प्रेस करा.



## परिशिष्टे ॥: कधी आणि कुठे संदर्भात करायचे

काही सामान्य आपात्कालीन परिस्थितीसाठी सादर केलेल्या संदर्भ योजना

आवपातलीवर	आरोग्य वर्धनी अंतर्गत उपकेंद्रे	आरोग्य वर्धनी अंतर्गत
आरोग्य वर्धनी अंतर्गत उपकेंद्रे (सामुदायिक आरोग्य अधिकारी)	आरोग्य वर्धनी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे (वैद्यकीय अधिकारी)	जिल्हा रुग्णालय (तज्ज-वैद्यकीय अधिकारी)
साधे जडलेले	तापासह असंतुलित मानसिक स्थिती	छातीत दुखणे
ताजे / वरवर खरचटलेले	तापासह डोके दुखी/छातीत दुखणे / पिलीया	हृदयाशी संबंधीत समस्या (e.g. : Heart block, CHF, rhythm disturbances)
जखमा	छातीत दुखणे	श्वसन संबंधी समस्या (श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे), गुदमरणे
प्राणि किंवा किटक चावा	गुदमरणे	शुद्ध हरपणे ,चक्कर येणे, तंद्री नसणे, पक्षघात
छातीत दुखणे (फक्त प्राथमिक उपचार)	रासायनिक आणि आम्लमुळे होणारे जळणे समाविष्ट करून जळण्यामुळे होणाऱ्या इतर साध्या इजा	शॉक किंवा धक्का (रक्तस्त्राव ,निर्जलीकरण इ. यामुळे
गुंतागुंती नसलेले गुदमरणे	डोके दुखी, मीर्गी, जप्ती, अपस्मार	असंतुलित रक्तस्त्राव उदा. नाकरतुन रक्तस्त्राव, मुत्र उत्सर्जन मार्ग रक्तस्त्राव
	शुद्ध हरपणे ,चक्कर येणे, तंद्री नसणे	गुद्दवारा मार्ग वेदनादायी रक्तस्त्राव
	श्वसन संबंधी समस्या (श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे), फासी लागणे/बुडणे/इलेक्ट्राकुसन/पक्षघात	निळे पडलेले लहान मुल/बालक (उदा. श्वास नलिकेत अडकलेली बाहेरील वस्तु )
	योनी मार्गाद्वारे असमान्य रक्तस्त्राव	मीर्गी, जप्ती, अपस्मार, मधुमेहाशी संबंधीत आपात कालीन परिस्थिती
	सतत रक्तस्त्राव (उलटी मध्ये रक्त, खोकल्या मध्ये रक्त, लघवी मध्ये रक्त, नाकातुन रक्तस्त्राव इ.)	प्राणी चावणे, साप चावणे, विचू चावणे
	पोटात अचानक तिब्र दुखणे, औषधांची प्रमाणावाहेर मात्रा, विपवाधा (वाईटल लक्षणे स्थिर	बुडणे

	असलेली )	
	एलर्जीनच्या तिव्र प्रतिक्रिया	विषबाधा ( अस्थिर वाईटल्स )
	डोक्याला किरकोळ इजा आणि मासपेशीशी संबंधीत इजा	पोटात अचानक तिव्र दुखणे, जळण्यामुळे होणाऱ्या इजा, अपघाती श्वसनाने होणाऱ्या इजा उदा. गरम वाफ व धुर, ऐसीड हल्ला
	गरोदर मातेला मनक्याची संशयास्पद इजा किंवा इतर कोणत्याही इजा	मासपेशीशी संबंधीत इजा ( उदा. रस्ते अपघात , उंचीवरून खाली पडणे इ.)
		शस्त्रांमुळे झालेल्या जखमा उदा. बंदुकीच्या गोळीमुळे होणाऱ्या जखमा , भोसकने
		हिंसेमुळे झालेल्या जखमा उदा. संशयी लैंगिक अत्याचार , घरगुती हिंसा
		इतर कोणतीही जीवघेणी परिस्थिती

# List of Contributors

## **List of contributors from Ministry of Health and Family Welfare (MoHFW)**

Dr Tanu Jain, DDG, DGHS

## **List of contributors from National Health Systems Resource Centre (NHSRC)**

Maj Gen (Prof) Atul Kotwal, Executive Director

Dr. (Flt Lt) M A Balasubramanya, Advisor, Community Process and Comprehensive Primary Health Care

Dr. Anantha Kumar S R, Senior Consultant, Community Process and Comprehensive Primary Health Care

Dr. Rupsa Banerjee, Former Senior Consultant, Community Process and Comprehensive Primary Health care

Dr. Sushma Adappa, Consultant, Community Process and Comprehensive Primary Health Care

Dr. Vijaya Shekhar Salkar, Junior Consultant, Community Process and Comprehensive Primary Health Care

## **List of contributors from Rajiv Gandhi University of Health Sciences-JeevRaksha**

Dr. Sacchidand, Vice Chancellor, Rajiv Gandhi University of Health Sciences

Dr. Vijaybhaskar Reddy, Associate Professor University of Utah, USA & Senior instructor JeevaRaksha, Bengaluru

Dr. Ram Krishnan Nair, Sr Consultant in Emergency Medicine, CEO, JeevaRaksha, Bengaluru

## Abbreviations

AB	Ayushman Bharat
ABC	Airway Breathing Circulation
ABCDE	Airway, Breathing, Circulation, Disability, Exposure
ACLS	Advanced Cardiovascular Life Support
ACS	Acute Coronary Syndrome
AED	Automated External Defibrillator
AF	ASHA Facilitator
ALS	Advanced Life support
AMBU	Artificial Manual Breathing Unit
AMIs	Acute myocardial infarctions
ANM	Auxiliary Nurse Midwife
ASHA	Accredited Social Health Activists
ASV	Anti-Snake Venom
AVPU	Alert, Voice, Pain, Unresponsive
AWW	Anganwadi Worker
BGL	Blood Glucose Levels
BLS	Basic Life Support
BP	Blood Pressure
BSA	Burns of Special Areas
BVM	Bag Mask Ventillation
CAB	Circulation, airway, breathing
CCF	Congestive Cardiac Failure
CHC	Community Health Centre
CHO	Community Health Officers
COPD	Chronic Obstructive Pulmonary Disease
CHW	Community Health workers
CMO	Chief Medical Officer
COVID-19	Corona Virus Disease-19
CPR	Cardio-Pulmonary Resuscitation
CRT	Capillary Refill Time
CVAs	Cerebrovascular accidents
DALYs	Disability-adjusted life-years
DBP	Diastolic Blood Pressure
DH	District Hospital
DNA	Deoxyribonucleic Acid
DPR	Detailed Project Report
ECG	Electrocardiogram

EMT	Emergency Medical Technician
FAST	Focused Assessment with Sonography in Trauma
FGD	Focussed Group Discussion
FLWs	Front line workers
FRU	First Referral Unit
GBD	Global Burden of Disease
GCS	Glasgow Coma Scale
GDP	Gross Domestic Product
GoI	Government of India
GRS	Grievance Readressal System
HR	Human Resource
HWC	Health & Wellness Centre
IDSP	Integrated Disease Surveillance Programme
IEC	Information Education Communication
ISBAR	Identity, Situation, Background, Assessment, Recommendation
IV	Intravenous
IV/IO	Intra-venous/ Intra-osseous line
JAS	Jan Arogya Samithi
LMA	Laryngeal Mask airway
MAS	Mahila Arogya Samithi
MOANS	Mask Seal, Obesity, Age, No Teeth, Stiff
MD NHM	Mission Director- National Health Mission
MLC	Medico legal cases
MLP	Mid-Level Providers
MLR	Medico legal report
MO	Medical Officer
MoHFW	Ministry of Health & Family Welfare
MPW	Multi-Purpose Workers
MPW-M	Multipurpose Worker-Male
NCC	National Cadet Corps
NHSRC	National Health Systems Resource Centre
NREGA	National Rural Employment Guarantee Act
NRP	Neonatal Resuscitation Protocol
NS	Normal Saline
OPD	Out Patient Department
ORS	Oral Rehydration Therapy
PAT	Paediatric Assessment Triangle
PHC	Primary Health Centre
PHC-HWC	Primary Health Centre - Health and Wellness Centre

PIP	Program Implementation Plan
PPE	Personal Protective Equipment
PPH	Post- Partum Haemorrhage
PR	Per-Rectally
PRI	Panchayati Raj Institutions
RDT	Rapid Diagnostic Test
RICER	Rest, Ice/Immobilisation, Compression, Elevation , Referral
RIGHT	Reassure, Immobilise, Get to Hospital, Tell
RR	Respiratory Rate
RTI	Road traffic injuries
RL	Ringers Lactate
SAMPLE	Signs & Symptoms, Allergies, Medications, Past Medical History, Last Oral Intake, Events surrounding the injury or illness
SBCC	Social Behaviour Change Communication
SBP	Systolic Blood Pressure
SC	Sub Centre
SHC	Sub- Health Centre
SHC-HWC	Sub Health Centre - Health and Wellness Centre
SN	Staff Nurse
SOP	Standard Operating Procedure
SOPs	Standard operating protocols
SpO2	Partial Pressure of Oxygen
TABC	Temperature, Airway, Breathing, Circulation
TBSA	Total Body Surface Area
TOR	Terms of Reference
ULB	Urban Local Bodies
UHC	Universal Health Coverage
UPHC	Urban Primary Health Centre
VHSNC	Village Health Sanitation and Nutrition Committee
VHSND	Village Health Sanitation & Nutrition Days

NOTES

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

---

**Namaste!**

You are a valuable member of the Ayushman Bharat – Health and Wellness Centre (AB-HWC) team committed to delivering quality comprehensive primary healthcare services to the people of the country.

To reach out to community members about the services at AB-HWCs, do connect to the following social media handles:

-  <https://Instagram.com/ayushmanhwcs>
-  <https://twitter.com/AyushmanHWCS>
-  <https://www.facebook.com/AyushmanHWCS>
-  [https://www.youtube.com/c/NHSRC\\_MoHFW](https://www.youtube.com/c/NHSRC_MoHFW)



National Health Systems Resource Centre